



प्रस्तुत विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेची १४२ वी बैठक शुक्रवार, २६ नोव्हेंबर, २०२१ दुपारी १२:०० वा. व्यवस्थापन परिषद सभागृहात मा. कुलगुरु यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती.

सदर बैठकीस खालीलप्रमाणे उपस्थिती होती.

अ.क्र.	सदस्याचे नांव	पद
१)	डॉ. मृणालिनी फडणवीस - मा. कुलगुरु	अध्यक्षा
२)	डॉ. देबेन्द्रनाथ मिश्रा - मा. प्र-कुलगुरु	सदस्य
३)	प्रा. म. म. माने	सदस्य
४)	डॉ. वि. पां. शिखरे	सदस्य
५)	प्राचार्य डॉ. शं. कि. पाटील	सदस्य
६)	प्रा. डॉ. वि. भा. घुटे	सदस्य
७)	प्राचार्य डॉ. सं. वि. कोटी	सदस्य
८)	डॉ. ह. कृ. आवताडे	सदस्य
९)	श्री. अ. कि. आवळे	सदस्य
१०)	डॉ. ब. पां. रोंगे	सदस्य
११)	अॅड श्रीमती नी. सु. मंकणी	सदस्या
१२)	कु. अ. चं. चव्हाण	सदस्या
१३)	डॉ. ता. ना. कोळेकर	सदस्य
१४)	सीए श्रेणीक शहा - वित्त व लेखा अधिकारी	निमंत्रित
१५)	डॉ. शि. सु. गणपूर - संचालक, परीक्षा व मूल्यमापन मंडळ	निमंत्रित
१६)	डॉ. सु. कि. पवार - प्र.कुलसचिव	सदस्य-सचिव

बैठकीची सुरुवात विद्यापीठ गीताने करण्यात आली.

स्वागत:

प्र. कुलसचिव यांनी मा. अध्यक्ष व सर्व सन्माननीय सदस्यांचे स्वागत केले. तसेच डॉ. वि. पां. शिखरे, प्र.अधिष्ठाता - आंतर-विद्याशाखीय अभ्यास विद्याशाखा व डॉ. अ. उ. उबाळे, विभागीय सहसंचालक (उ.शि.), सोलापूर (मा.सचिव, उच्च व तंत्र शिक्षण विभाग, मंत्रालय, मुंबई यांचे प्रतिनिधी) यांची ही पहिलीच बैठक असल्याने त्यांचे स्वागत करण्यात आले.

अनुपस्थिती:

प्राचार्य डॉ. अ. बा. शिंगाडे व डॉ. अ. उ. उबाळे, विभागीय सहसंचालक (उ.शि.), सोलापूर (मा.सचिव, उच्च व तंत्र शिक्षण विभाग, मंत्रालय, मुंबई यांचे प्रतिनिधी) यांनी दुरध्वनीद्वारे/ई-मेलद्वारे अनुपस्थित राहण्याबाबत विनंती केली होती. त्यांच्या अनुपस्थितीची नोंद घेऊन मान्यता देण्यात आली. तसेच डॉ. एस. सी. मांडे - संचालक, नॅशनल सेंटर फॉर सेल सायन्सेस, पुणे विद्यापीठ कॅम्पस, पुणे, डॉ. ध. र. माने, मा. शिक्षण संचालक (उच्च शिक्षण), उच्च शिक्षण संचालनालय, पुणे व डॉ. द. व्यं. जाधव, विभागीय सहसंचालक, (तंत्र शिक्षण), पुणे हे व्यवस्थापन परिषदेच्या या बैठकीस अनुपस्थित होते.

सदर बैठकीत खालीलप्रमाणे कामकाज झाले.

- विषय क्र.१
१. दि. ०७ ऑगस्ट, २०२१ रोजी झालेल्या व्यवस्थापन परिषदेच्या १३९ व्या बैठकीतील कार्यवृत्तांतानुसार केलेल्या कार्यवाही अहवालाची नोंद घेणे.
 २. दि. ३० ऑगस्ट, २०२१ रोजी झालेल्या व्यवस्थापन परिषदेच्या १४० व्या बैठकीतील कार्यवृत्तांतानुसार केलेल्या कार्यवाही अहवालाची नोंद घेणे.
 ३. दि. १६ सप्टेंबर, २०२१ रोजी झालेल्या व्यवस्थापन परिषदेच्या १४१ व्या बैठकीचा कार्यवृत्तांत वाचून कायम करणे व केलेल्या कार्यवाही अहवालाची नोंद घेणे.

प्र.कुलसचिव यांनी दि. ०७ ऑगस्ट, २०२१ व दि. ३० ऑगस्ट, २०२१ रोजीच्या बैठकीच्या

कार्यवृत्तांतानुसार केलेला कार्यवाही अहवाल आणि दि. १६ सप्टेंबर, २०२१ रोजी

झालेल्या झालेल्या बैठकीचा कार्यवृत्तांत व कार्यवाही अहवाल वाचून दाखविला असता,

सर्वानुमते खालीलप्रमाणे ठराव पारित करण्यात आला.

ठराव	<ol style="list-style-type: none">१. दि. ०७ ऑगस्ट, २०२१ रोजी झालेल्या व्यवस्थापन परिषदेच्या १३९ व्या बैठकीतील कार्यवृत्तांतानुसार केलेल्या कार्यवाही अहवालाची नोंद घेण्यात आली.२. दि. ३० ऑगस्ट, २०२१ रोजी झालेल्या व्यवस्थापन परिषदेच्या १४० व्या बैठकीतील कार्यवृत्तांतानुसार केलेल्या कार्यवाही अहवालाची नोंद घेण्यात आली.३. दि. १६ सप्टेंबर, २०२१ रोजी झालेल्या व्यवस्थापन परिषदेच्या १४१ व्या बैठकीचा कार्यवृत्तांत वाचून कायम करण्यात आला व केलेल्या कार्यवाही अहवालाची नोंद घेण्यात आली.
------	--

विषय क्र.२ विद्यापीठ कर्मचारी यांना इफको टोकियो विमा कंपनी मार्फत गट आरोग्य विमा योजना लागू केल्याची बाब माहितीस्तव.

(टिपणी: व्यवस्थापन परिषद सभा क्र.१३८ मधील ठराव क्र.१४ नुसार विद्यापीठातील सर्व संवैधानिक अधिकारी, नियमित शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांचेसाठी कॅशलेस गट आरोग्य विमा योजना वैद्यकीय विमा पुरवठादार कंपनीकडून सुरु करण्यास सर्वानुमते मान्यता देण्यात आलेली होती. सदर मान्यतेच्या अधीन राहून वित्त व लेखा विभागाने आवश्यक विहित पध्दतीने टेंडर प्रक्रिया राबवून सदर योजना राबविण्यासाठी न्यूनतम दर सादर केलेल्या इफको टोकियो विमा कंपनी सोबत करार करून इफको टोकियो विमा कंपनीस कार्यारंभ आदेश देण्यात आलेला आहे. सदर योजनेमध्ये एकूण १४६ कर्मचाऱ्यांनी सहभाग नोंदविला असून त्यापोटी इफको टोकियो विमा कंपनीस रु.२३,८७,५९८/- (अक्षरी रुपये तेवीस लाख सत्याऐंशी हजार पाचशे अठ्यानऊ फक्त) इतकी रक्कम अदा करण्यात आलेली आहे. सदर योजना ही कर्मचारी यांच्या आर्थिक सहभागातून राबविली जाणार असल्याने सदर विम्याच्या हप्त्याच्या प्रिमियम पोटी विद्यापीठाने भरलेल्या रकमेतून कर्मचाऱ्यांच्या हिश्याची रक्कम खालील तक्त्याप्रमाणे त्यांच्या मासिक वेतनातून दहा समान हप्त्यात वसूल करण्यात येणार आहे.

कर्मचाऱ्यांच्या वेतनातून माहे सप्टेंबर, २०२१ पासून पुढे १० हप्त्यात वसूल करावयाची रक्कम				
विम्याचा तपशील	सहभागी कर्मचारी संख्या	कर्मचाऱ्यांच्या हिस्सा	विमा वर्गणी	दरमहा वेतनातून कपात होणारी एकूण रक्कम
कर्मचारी + पती/पत्नी + २ अपत्ये यांच्या आरोग्य विम्याकरिता कर्मचाऱ्यांच्या वेतनातून दरमहा वसूल करण्यात येणारी रक्कम	९२	५०%	४५३/-	४५३/-
कर्मचारी + पती/पत्नी + २ अपत्ये + कर्मचाऱ्यांचे आई-वडिल अथवा सासू-सासरे (यापैकी १) यांच्या आरोग्य विम्याकरिता कर्मचाऱ्यांच्या वेतनातून दरमहा वसूल करण्यात येणारी रक्कम	५४	५०% + १०%	४५३/ + १,३०१/-	१,७५४/-
कर्मचारी + पती/पत्नी + २ अपत्ये + कर्मचाऱ्यांचे आई-वडिल अथवा सासू-सासरे (यापैकी २) यांच्या आरोग्य विम्याकरिता कर्मचाऱ्यांच्या वेतनातून दरमहा वसूल करण्यात येणारी रक्कम		५०% + १०%	४५३/ + २,६०२/-	३,०५५/-

सबब, सदरची बाब माहितीस्तव).

ठराव :	विद्यापीठ कर्मचारी यांना इफको टोकियो विमा कंपनी मार्फत गट आरोग्य विमा योजना लागू केल्याची नोंद घेण्यात आली.
--------	---

विषय क्र.३ आरोग्य विज्ञान संकुलामार्फत सोलापूर शहरातील विविध शैक्षणिक संस्थांशी महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ मधील कलम १२(७) अन्वये मा.कुलगुरु यांनी व्यवस्थापन परिषदेच्या वतीने शैक्षणिक सहचर्य करार केल्याची बाब माहितीस्तव.

(टिपणी: प्रस्तुत विद्यापीठातील आरोग्य विज्ञान संकुलामार्फत सोलापूर शहरातील विविध शैक्षणिक संस्थांशी शैक्षणिक सहचर्य करार करण्यासाठी व्यवस्थापन परिषदेच्या वतीने महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ मधील कलम १२(७) अन्वये मा.कुलगुरु यांनी दि.२९/१२/२०२० रोजी प्रशासकीय मान्यता दिलेली होती. त्यानुसार सदर शैक्षणिक सहचर्य कराराच्या मसुद्यास दि.११/०१/२०२१ रोजी प्रशासकीय मान्यता घेतलेली होती व सदर मान्यतेच्या अधीन राहून शहरातील खालील शैक्षणिक संस्थांशी आरोग्य विज्ञान संकुलाने शैक्षणिक सहचर्य करार केलेले आहेत.

अ.क्र	शैक्षणिक संस्थेचे नांव	शैक्षणिक सहचर्य करार लागू झाल्याची तारीख
१)	आश्विनी ग्रामीण वैद्यकिय महाविद्यालय, कुंभारी, सोलापूर	दि. २२ जुलै, २०२१
२)	सेठ गोविंदजी रावजी आयुर्वेदिक महाविद्यालय, सोलापूर	दि. ३० ऑगस्ट, २०२१
३)	यशोधरा सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल व नर्सिंग इस्टिट्युट, सोलापूर	दि. ०२ सप्टेंबर, २०२१

सदर सर्व शैक्षणिक संस्थांशी केलेल्या शैक्षणिक सहचर्य कराराचा फायदा विद्यापीठातील आरोग्य विज्ञान संकुल, बायोस्टीस्टिक्स, मायक्रोबायोलॉजी तसेच कॉस्मेटिक टेक्नॉलॉजी या विभागातील विद्यार्थ्यांना होणार असून आगामी नॅक भेटीसाठी देखील उपयुक्त ठरतील.

सबब, आरोग्य विज्ञान संकुलामार्फत सोलापूर शहरातील विविध शैक्षणिक संस्थांशी महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ मधील कलम १२(७) अन्वये मा.कुलगुरु यांनी व्यवस्थापन परिषदेच्या वतीने शैक्षणिक सहचर्य करार केल्याची बाब माहितीस्तव).

ठराव :	आरोग्य विज्ञान संकुलामार्फत सोलापूर शहरातील विविध शैक्षणिक संस्थांशी, महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ मधील कलम १२(७) अन्वये मा.कुलगुरु यांनी व्यवस्थापन परिषदेच्या वतीने शैक्षणिक सहचर्य करार केल्याची नोंद घेण्यात आली.
--------	---

विषय क्र.४ क्रीडा अंतर्गत कबड्डी (मुली) या खेळासाठी श्रीमती अरुणा सुभाष चव्हाण यांच्या स्मरणार्थ मागास समाज सेवा मंडळ यांच्याकडून एक लाख रुपये देणगीचा धनादेश स्वीकारण्यास मा. कुलगुरु यांनी महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ कलम १२(७) अन्वये व्यवस्थापन परिषदेच्या वतीने केलेली कार्यवाही माहितीस्तव.

(टिपणी: अंतर्गत कबड्डी (मुली) या खेळासाठी श्रीमती अरुणा सुभाष चव्हाण यांच्या स्मरणार्थ मागास समाज सेवा मंडळ यांच्याकडून एक लाख रुपये देणगी व चषक स्वीकारण्याबाबतचे विनंती पत्र अवलोकनार्थ. सदर पत्रासोबत एक लाखाचा धनादेश (धनादेश क्र.४६७९४२ दि.०३/०९/२०२१) प्राप्त झाला आहे व प्रशासकीय मान्यतेनंतर ट्रॉफी देण्याचे कळविले आहे.

सदर देणगी स्वीकारण्यासाठी व्यवस्थापन परिषदेची बैठक आयोजित नसल्याने महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ कलम १२(७) अन्वये व्यवस्थापन परिषदेच्या वतीने सदर धनादेश स्वीकारण्यास क्रीडा व शारीरिक शिक्षण विभागाच्या दि.१७/०९/२०२१ रोजीच्या टिपणीन्वये मा.कुलगुरु यांनी मान्यता दिली असून सदर धनादेश वित्त व लेखा विभागात जमा करण्यात आलेले आहे.

सबब, उपरोक्त झालेली झालेली कार्यवाही माहितीस्तव).

ठराव :	क्रीडा अंतर्गत कबड्डी (मुली) या खेळासाठी श्रीमती अरुणा सुभाष चव्हाण यांच्या स्मरणार्थ मागास समाज सेवा मंडळ यांच्याकडून एक लाख रुपये देणगीचा धनादेश स्वीकारण्यास महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ कलम १२(७) अन्वये मा. कुलगुरु यांनी व्यवस्थापन परिषदेच्या वतीने केलेल्या कार्यवाहीची नोंद घेण्यात आली.
--------	--

विषय क्र.५ छोट्या संवर्गातील मागासवर्गीयाकरिता आरक्षित पदे भरण्याबाबतची कार्यपध्दती व सरळसेवेने भरती करण्यासाठी बिंदूनामावली विहित करण्याबाबत सामान्य प्रशासन विभाग शासन निर्णय क्र.बीसीसी-२०१६/प्र.क्र.२२८ए/१८/१६-ब, दि.०९/०९/२०२१ नुसार, महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ कलम १२(७) अन्वये मा.कुलगुरु यांनी व्यवस्थापन परिषदेच्या वतीने केलेली कार्यवाही माहितीस्तव.

(टिपणी: उक्त शासन निर्णयान्वये आदिवासी बहुल जिल्हातील जिल्हास्तरीय गट-क व गट-ड मधील पदे सरळसेवेने भरती करण्यासाठी शासन निर्णय क्र.बीसीसी-२०१६/ प्र.क्र.६२४ ए/१८/१६-ब, दि.१६/०८/२०१९ नुसार बिंदूनामावली विहित करण्यात आली होती. सदर शासन निर्णय क्र.बीसीसी-२०१६/प्र.क्र.६२४ ए/१८/१६-ब, दि.२२/०८/२०१९ च्या शासन निर्णयान्वये पुढील आदेशापर्यंत स्थगिती देण्यात आली होती. सदर स्थगिती या शासन निर्णयान्वये उठविण्यात येत आहे.

तसेच, छोट्या संवर्गातील मागासवर्गीयांकरिता आरक्षित पदे भरण्याबाबतची कार्यपध्दती शासन निर्णय क्र.बीसीसी-२०१६/प्र.क्र.६२४ ए/१८/१६-ब, दि.२१/०८/२०१९ च्या शासन परिपत्रकान्वये विहित करण्यात आली होती. सदर परिपत्रकास शासन निर्णय क्र.बीसीसी-२०१६/प्र.क्र.६२४ ए/१८/१६-ब, दि.२२/०८/२०१९ च्या शासन निर्णयान्वये पुढील आदेश होईपर्यंत स्थगिती देण्यात आली होती. सदर स्थगिती या शासन निर्णयान्वये उठविण्यात येत आहे असे उक्त शासन निर्णयान्वये कळविले आहे.

मा.सर्वोच्च न्यायालयाने दि.०५/०५/२०२१ रोजी मराठा आरक्षण रद्द केल्यामुळे दि.१६/०८/२०२१ च्या शासन निर्णयान्वये तसेच दि.२१/०८/२०१९ च्या परिपत्रकान्वये एसईबीसी प्रवर्गासाठी आरक्षित केलेली पदे खुल्या प्रवर्गात दर्शवून बिंदू नामावली तयार करून तपासून देण्यात यावी, असे उक्त शासन निर्णयान्वये कळविले आहे. तसेच मा.प्रशासन अधिकारी, शिक्षण संचालनालय (उशि), पुणे यांनी क्र.संकीर्ण/गट-क व गट-ड/बिंदू.नामा.त/ विशि-१/२०२१/१०८३२, दि.०५/१०/२०२१ अन्वये शासन निर्णय क्र.बीसीसी-२०१६/प्र.क्र.२२८/१८/१६-ब, दि.०९/०९/२१ नुसार कार्यवाही करण्याबाबत उक्त पत्रान्वये कळविले आहे.

दि.१२/१०/२०२१ रोजीच्या मान्य टिपणीन्वये मा.कुलगुरु यांनी नजीकच्या काळात व्यवस्थापन परिषदेची बैठक नसल्याने महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ कलम १२(७) अन्वये मा.कुलगुरु यांच्या प्राप्त अधिकारात व्यवस्थापन परिषदेच्या वतीने कार्यवाही करण्यास मान्यता दिली आहे.

उपरोक्त शासन निर्णय विद्यापीठ पत्र क्र.पुअहोसोविसो/विशेष कक्ष/२०२१/७६९८, दि.१६ ऑक्टोबर, २०२१ अन्वये सर्व संलग्नित महाविद्यालये व प्रस्तूत विद्यापीठ आस्थापना विभागास कळविण्यात आले आहे.

सबब, छोट्या संवर्गातील मागासवर्गीयाकरिता आरक्षित पदे भरण्याबाबतची कार्यपध्दती व सरळसेवेने भरती करण्यासाठी बिंदूनामावली विहित करण्याबाबत सामान्य प्रशासन विभाग, शासन निर्णय क्र.बीसीसी-२०१६/प्र.क्र.२२८ ए/१८/१६-ब, दि.०९/०९/२०२१ नुसार, महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ कलम १२(७) अन्वये मा.कुलगुरु यांनी व्यवस्थापन परिषदेच्या वतीने केलेली कार्यवाही माहितीस्तव).

ठराव :	छोट्या संवर्गातील मागासवर्गीयाकरिता आरक्षित पदे भरण्याबाबतची कार्यपध्दती व सरळसेवेने भरती करण्यासाठी बिंदूनामावली विहित करण्याबाबत सामान्य प्रशासन विभाग शासन निर्णय क्र. बीसीसी-२०१६/प्र.क्र.२२८ए/१८/१६-ब, दि.०९/०९/२०२१ नुसार, महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ कलम १२(७) अन्वये मा.कुलगुरु यांनी व्यवस्थापन परिषदेच्या वतीने केलेल्या कार्यवाहीची नोंद घेण्यात आली.
--------	--

विषय क्र.६ महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ हा दि.०१ मार्च २०१७ पासून सर्व विद्यापीठांना लागू झाला आहे. त्यानुसार विद्यापीठ Common Statues आणि Ordinance अद्यापपर्यंत प्राप्त झाले नसल्याने, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर यांच्या Ordinance framed under the provisions of the Act, १९७४ दंडक ९(a) नुसार चेंजेस इन स्टाफ या समितीवर पाच समिती सदस्यांचे महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ कलम १२ (७) नुसार मा. कुलगुरु यांनी व्यवस्थापन परिषदेच्या वतीने नामनिर्देशन केले असून सदरची बाब माहितीस्तव

(टिपणी: दि.०६ डिसेंबर २०१८ रोजीच्या व्यवस्थापन परिषदेचा ठराव क्र. ४९(५) मध्ये शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर यांच्या Ordinance framed under the provisions of the Act, १९७४ मधील दंडक ९(a) नुसार चेंजेस इन स्टाफ या समितीवर व्यवस्थापन परिषद सदस्यांमधून पाच समिती सदस्यांचे नामनिर्देशन करण्यात आले होते.

- | | |
|---------------------------------------|-----------|
| १) डॉ. बी. पी. रोंगे | : अध्यक्ष |
| २) डॉ. टी. एन. कोळेकर | : सदस्य |
| ३) डॉ. बी. एन. आदटराव | : सदस्य |
| ४) प्राचार्य, डॉ. श्रीमतीके. ए. पांडे | : सदस्य |
| ५) डॉ. श्रीमती एस. आय. शेख | : सदस्य |

वरील नामनिर्देशित सदस्यांमधील

- डॉ. बी. एन. आदटराव, संतोष भीमराव पाटील आर्ट्स, सायन्स अँड कॉमर्स कॉलेज, मंद्रूप यांचे सदस्यत्व संपुष्टात आल्यामुळे मा. कुलगुरु यांनी डॉ. कदम व्ही. एल. मानवविज्ञान अधिष्ठाता, पु.अ.हो.सोलापूर विद्यापीठ, सोलापूर यांचे नामनिर्देशन केले.
- प्राचार्य, डॉ. श्रीमती के. ए. पांडे, डी. ए. व्ही. वेलणकर कॉलेज ऑफ कॉमर्स, सोलापूर यांचा व्यवस्थापन परिषदेवरील सदस्यत्वाचा कार्यकाल संपुष्टात आल्यामुळे मा. कुलगुरु यांनी प्राचार्य कोटी एस. व्ही., वालचंद कॉलेज ऑफ आर्ट्स अँड सायन्स, सोलापूर यांचे नामनिर्देशन केले.

परंतु, दि.११/०७/२०२१ रोजी समिती सदस्य डॉ. श्रीमती एस. आय. शेख यांचे निधन झाल्यामुळे त्यांची जागा रिक्त झाल्याने त्यांच्या जागी नविन सदस्यांचे नामनिर्देशन केल्यास तीन सदस्य नविन होत असल्यामुळे मा. कुलगुरु यांनी दि.२०/०८/२०२१

रोजीच्या टिपणीच्ये शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर यांच्या Ordinance framed under the provisions of the Act, १९७४ मधील दंडक ९(a) नुसार चेंजेस इन स्टाफ या समितीवरती नवीन पाच सदस्यांचे खालीलप्रमाणे नामनिर्देशन केले आहे.

- १) प्राचार्य डॉ. कोटी एस. व्ही. : अध्यक्ष
- २) प्राचार्य डॉ. पाटील एस. के. : सदस्य
- ३) प्राचार्य डॉ. नवले एस. डी. : सदस्य
- ४) डॉ. घुटे व्ही. बी. : सदस्य
- ५) प्राचार्य डॉ. शिंगाडे ए. बी. : सदस्य

सबब, वरील प्रमाणे चेंजेस इन स्टाफ या समितीवर पाच समिती सदस्यांचे नामनिर्देशन शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर यांच्या Ordinance framed under the provisions of the Act, १९७४ दंडक ९ (a) नुसार, महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ कलम १२(७) नुसार मा. कुलगुरु यांनी व्यवस्थापन परिषदेच्या वतीने केले असून सदर केलेली कार्यवाही माहितीस्तव).

ठराव :	सदरचा विषय सर्वानुमते अमान्य करण्यात आला.
--------	---

विषय क्र.७ “मुली शिकवा, समाज घडवा” या योजनेची नियमावली सुधारित करुन सदर सुधारित नियमावलीस महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ कलम १२(७) अन्वये मा.कुलगुरु यांनी व्यवस्थापन परिषदेच्या वतीने मान्यता दिलेची बाब माहितीस्तव.

(टिपणी: मुलींना सुशिक्षित करण्याचे विद्यापीठाची सामाजिक जबाबदारी लक्षात घेवून दि.२५ ऑगस्ट, २०१५ रोजी प्रस्तुत विद्यापीठ व्यवस्थापन परिषदेच्या ७९ व्या बैठकीतील ठराव क्र.१५(१२) “मुली शिकवा, समाज घडवा” ही योजना सन २०१६-१७ या शैक्षणिक वर्षापासून कार्यान्वित करण्यात आली आहे. सदर योजनेकरीता नियमावली तयार करण्यात आलेली आहे.

मा.समन्वयक, NAAC Peer Team यांच्या समवेत झालेल्या चर्चेनुसार सदर नियमावलीतील दोन मुद्दे (क्र. २ व ६) खालीलप्रमाणे दुरुस्ती करणे आवश्यक वाटते असे या विभागास निर्देश दिलेले आहेत.

अ. क्र.	सध्या अस्तित्वात / अंमलबजावणीत असलेला मुद्दा	अ. क्र.	दुरुस्ती नंतरचा मुद्दा
१)	मुद्दा क्र. (२) - प्रत्येक संकुलातील एकाच विद्यार्थीनीला या योजनेचा लाभ घेता येईल.	१)	मुद्दा क्र. (२) - प्रत्येक संकुलातील कमीत कमी एका विद्यार्थीनीला लाभ घेता येईल.
२)	मुद्दा क्र. (६) - या योजनेतर्गत निवड करण्यात येणाऱ्या विद्यार्थीनीची सर्वप्रथम संकुल स्तरावर निवड करण्यात यावी. यासाठी विद्यार्थीनीला संकुल संचालकांकडे अर्ज करावा लागेल. पात्र दोन किंवा तीन विद्यार्थीनींची नावे संचालक विद्यापीठास कळवतील तसेच विद्यापीठ समितीमार्फत छाननी व मुलाखतीनंतर विद्यार्थीनींची नावे अंतिम होतील. एका संकुलातील केवळ एकाच विद्यार्थीनीस या योजनेचा लाभ मिळेल.	२)	मुद्दा क्र. (१०) - या योजनेतर्गत निवड करण्यात येणाऱ्या विद्यार्थीनीची सर्वप्रथम संकुल स्तरावर निवड करण्यात यावी. यासाठी विद्यार्थीनीला संकुल संचालकांकडे अर्ज करावा लागेल. पात्र (दोन किंवा तीन वगळून) विद्यार्थीनींची नावे संचालक विद्यापीठास कळवतील, तसेच विद्यापीठ समितीमार्फत छाननी व मुलाखतीनंतर विद्यार्थीनींची नावे अंतिम होतील. प्रत्येक संकुलातील कमीत कमी एका विद्यार्थीनीला या योजनेचा लाभ घेता येईल.

वरीलप्रमाणे व्यवस्थापन परिषदेने यापूर्वी मान्यता दिलेल्या नियमावलीमध्ये दुरुस्तीची बाब तातडीची असल्याने, महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ कलम १२(७) अन्वये मा.कुलगुरु यांनी व्यवस्थापन परिषदेच्या वतीने मान्यता दिलेची बाब माहितीस्तव).

ठराव :	<p>“मुली शिकवा, समाज घडवा” या योजनेच्या सुधारित नियमावलीतील काही नियमामध्ये खालील दुरुस्ती करुन सदर सुधारित नियमावलीस महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ कलम १२(७) अन्वये मा.कुलगुरु यांनी व्यवस्थापन परिषदेच्या वतीने केलेल्या कार्यवाहीची नोंद घेण्यात आली.</p> <p>नियम क्र.(२) - प्रत्येक संकुलातील जास्तीत जास्त ५ विद्यार्थीनींना लाभ घेता येईल. तथापि, यामध्ये बदल करण्याचे अधिकार मा.कुलगुरु यांना राहतील.</p> <p>नियम क्र.(१०) - योजनेतर्गत निवड करण्यात येणाऱ्या विद्यार्थीनींची सर्व प्रथम संकुल स्तरावर निवड करण्यात यावी. यासाठी विद्यार्थीनीला संकुल संचालकांकडे अर्ज करावा लागेल. पात्र विद्यार्थीनींची नावे संचालक विद्यापीठास कळवतील, तसेच विद्यापीठ समितीमार्फत छाननी व मुलाखतीनंतर विद्यार्थीनींची नावे अंतिम होतील. प्रत्येक संकुलातील जास्तीत जास्त ०५ विद्यार्थीनींना या योजनेचा लाभ घेता येईल, तथापि, यामध्ये बदल करण्याचे अधिकार मा.कुलगुरु यांना राहतील.</p> <p>नियम क्र.१३ - विद्यापीठ स्तरावर निवड समिती</p> <p>अ.क्र.(ii) - मा.संचालक, शैक्षणिक, संशोधन आणि विकास मंडळ यांचेएवजी मा.प्र-कुलगुरु</p>
--------	--

विषय क्र.८ प्रस्तुत विद्यापीठास सोलापूर जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळ, सोलापूर यांच्याकडून कंत्राटी सुरक्षा रक्षक यांची घेण्यात येणारी सेवा दि.३०/०९/२०२१ पासून समाप्त करण्यात येत असल्याबाबत व प्रस्तुत विद्यापीठास गरजेनुसार कंत्राटी पध्दतीने सुरक्षा अधिकारी व सुरक्षा रक्षक (कुशल व अर्धकुशल) घेण्याकरिता वित्त व लेखा (खरेदी व भांडार) विभाग यांनी दि.१८/०९/२०२१ रोजीच्या टिपणीन्वये कळविल्याप्रमाणे प्रती कर्मचारी प्रती दिन रु.१.०० या दराने दि.०१/१०/२०२१ पासून ३०/०९/२०२२ या कालावधीकरिता मे. Accurex Services Pvt.Ltd., Aurangabad या खाजगी कंत्राटदारास पुरवठा आदेश देणेबाबत तातडीची बाब म्हणून, महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ कलम १२(७) अन्वये मा. कुलगुरु यांनी व्यवस्थापन परिषदेच्या वतीने केलेली कार्यवाही माहितीस्तव.

(टिपणी: वित्त व लेखा (खरेदी व भांडार) विभागानी दि.१८/०९/२०२१ रोजीच्या अंतर्गत कार्यालयीन टिपणीन्वये प्रस्तुत विद्यापीठास कंत्राटी पध्दतीने सुरक्षा अधिकारी व सुरक्षा रक्षक पुरवठा करण्यासाठी ई-निविदा प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे. प्राप्त निविदापैकी न्युनतम दर असलेले फर्म मे. Accurex Services Pvt.Ltd., Aurangabad यांना निश्चित करण्यात आले आहे असे नमूद करून सदरचा प्रस्तावास मा. कुलगुरु यांची दि.१७/०९/२०२१ रोजी मान्यता घेवून आवश्यक त्या सर्व कागदपत्रासह पुढील कार्यवाही करिता आस्थापना विभागास सदरचे संपूर्ण प्रकरण हस्तांतरीत केले आहे. तसेच सदर फर्मने दि.२३/०९/२०२१ रोजीच्या पत्रान्वये दराबाबत स्विकृती कळविली आहे.

तसेच सोलापूर जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळ यांना प्रस्तुत विद्यापीठातील व्यवस्थापन परिषदेच्या दि.१६/०७/२०१९ रोजीच्या बैठकीमध्ये झालेल्या ठरावानुसार सदर मंडळास दि.३१/०७/२०१९ रोजीच्या पुरवठा आदेशाने कंत्राटी सुरक्षा रक्षक पुरवठा करण्याबाबत कळविण्यात आले आहे. तदनंतर आस्थापना विभागाकडून सोलापूर जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळाबाबत कंत्राटी सुरक्षा रक्षकांच्या तक्रारी अर्ज व मंडळाकडून कंत्राटी सुरक्षा रक्षकांना देण्यात येणाऱ्या सोई-सुविधाबाबतची माहिती वेळोवेळी पत्रान्वये मागवून घेवून मा. कुलगुरु यांच्यासमोर वेळोवेळी सादर करण्यात आलेली आहे. तसेच आस्थापना विभागाकडून सोलापूर जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळ, सोलापूर यांच्यामार्फत घेण्यात येणाऱ्या कंत्राटी सुरक्षा रक्षकांबाबत व इतर विद्यापीठामध्ये कंत्राटी सुरक्षा रक्षक घेण्यासंदर्भातील कार्यपध्दतीबाबत दि.१२/०४/२०२१ रोजी प्रशासकीय टिपणी मा. कुलगुरु यांच्या समोर सादर करण्यात आली. त्यानुसार प्रस्तुत विद्यापीठास कंत्राटी पध्दतीने कंत्राटदारामार्फत कंत्राटी सुरक्षा अधिकारी व सुरक्षा रक्षक घेण्यासाठी ई-निविदाची प्रक्रिया त्वरित सुरु करावी असे पृष्ठांकन करून त्यास मा. कुलगुरु यांनी मान्यता दिलेली आहे. सदर मान्य टिपणीनुसार दि.२१/०५/२०२१ रोजी कंत्राटी सुरक्षा रक्षक कंत्राटदारामार्फत घेण्यासंदर्भात ई-निविदाचा मसूदा सादर करण्यात आला होता. सदर मसूद्यास मा. कुलगुरु यांनी मान्यता दिली असून त्यानुसार वित्त व लेखा (खरेदी व भांडार) विभागास कळविण्यात आलेले आहे. तसेच आस्थापना विभागाने दि.०३/०६/२०२१ रोजीच्या मान्य टिपणीनुसार सोलापूर जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळ, सोलापूर यांना दि.०८/०६/२०२१ रोजीच्या पत्रान्वये प्रस्तुत विद्यापीठ कार्यालयाकडून कंत्राटी सुरक्षा रक्षक हे खाजगी कंत्राटदारामार्फत घेण्यासाठी ई-निविदाबाबतची प्रक्रिया सद्यःस्थितीत सुरु आहे. सदरची ई-निविदाची प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत सदरील कंत्राटी सुरक्षा रक्षकांची सेवा

आपल्या मंडळाकडून घेण्यात येईल. ई-निविदाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आपल्या मंडळामार्फत घेण्यात येणारी सेवा समाप्त करण्यात येईल असे कळविण्यात आले आहे. तदनंतर विद्यापीठाकडून सुरु असलेली ई-निविदाची प्रक्रिया रद्द करण्याबाबत मंडळाने दि.०७/०६/२०२१ रोजी विनंतीपर पत्र विद्यापीठ कार्यालयास सादर केलेले आहे. त्यास अनुसरून आस्थापना विभागाकडून दि.१४/०६/२०२१ रोजी सादर केलेली टिपणी व सदर मान्य टिपणीनुसार मंडळास दि.३०/०६/२०२१ रोजीच्या पत्रान्वये आपली विनंती अमान्य करण्यात येत असल्याबाबत कळविलेले आहे.

सबब, प्रस्तुत विद्यापीठास सोलापूर जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळ, सोलापूर यांच्याकडून घेण्यात येणारी कंत्राटी सुरक्षा रक्षकांची सेवा दि.३०/०९/२०२१ पासून समाप्त करण्याबाबत व कंत्राटी सुरक्षा रक्षकांच्या सेवेत ०१ दिवसाचा खंड देण्याबाबत व प्रस्तुत विद्यापीठास गरजेनुसार कंत्राटी पध्दतीने सुरक्षा अधिकारी व सुरक्षा रक्षक (कुशल व अर्धकुशल) घेण्याकरिता वित्त व लेखा (खरेदी व भांडार) विभागाने दि.१८/०९/२०२१ रोजीच्या अंतर्गत कार्यालयीन टिपणीन्वये कळविल्याप्रमाणे प्रती दिन प्रती कर्मचारी रु.१.०० या दराने दि.०१/१०/२०२१ पासून दि.३०/०९/२०२२ या कालावधीकरिता मे.Accurex Services Pvt.Ltd., Aurangabad या खाजगी कंत्राटदारास पुरवठा आदेश देणेबाबत व सोलापूर जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळ, सोलापूर यांच्याकडून कंत्राटी सुरक्षा रक्षकांची सेवा दि.३०/०९/२०२१ पासून समाप्त करण्यात येत असल्याबाबत मंडळास कळविण्याबाबत तातडीची बाब म्हणून, महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ कलम १२(७) मधील तरतूदीनुसार मा.कुलगुरु यांनी दि.२७/०९/२०२१ रोजीच्या टिपणीन्वये मान्यता दिलेली आहे. त्यानुसार संबंधित फर्मला दि.२९/०९/२०२१ रोजीच्या पत्रान्वये पुरवठा आदेश निर्गमित करण्यात आल्याची बाब व सोलापूर जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळास दि.२९/०९/२०२१ रोजीच्या पत्रान्वये मंडळाकडून घेण्यात येणारी कंत्राटी सुरक्षा रक्षकांची सेवा दि.३०/०९/२०२१ पासून समाप्त करण्यात येत असल्याची कार्यवाही व्यवस्थापन परिषदेच्या माहितीस्तव).

ठराव :	<p>प्रस्तुत विद्यापीठास सोलापूर जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळ, सोलापूर यांच्याकडून कंत्राटी सुरक्षा रक्षक यांची घेण्यात येणारी सेवा दि.३०/०९/२०२१ पासून समाप्त करण्यात येत असल्याबाबत व प्रस्तुत विद्यापीठास गरजेनुसार कंत्राटी पध्दतीने सुरक्षा अधिकारी व सुरक्षा रक्षक (कुशल व अर्धकुशल) घेण्याकरिता वित्त व लेखा (खरेदी व भांडार) विभाग यांनी दि.१८/०९/२०२१ रोजीच्या टिपणीन्वये कळविल्याप्रमाणे प्रती कर्मचारी प्रती दिन रु.१.०० या दराने दि.०१/१०/२०२१ पासून ३०/०९/२०२२ या कालावधीकरिता मे.Accurex Services Pvt.Ltd., Aurangabad या खाजगी कंत्राटदारास पुरवठा आदेश देणेबाबत, महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ कलम १२(७) अन्वये मा.कुलगुरु यांनी व्यवस्थापन परिषदेच्या वतीने केलेल्या कार्यवाहीची नोंद घेण्यात आली.</p> <p>तसेच या संदर्भात नविन नियमावली आगामी व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत विचारार्थ ठेवण्यात असेही ठरले.</p>
--------	--

विषय क्र.९ प्रस्तुत विद्यापीठास कंत्राटी पध्दतीने मनुष्यबळ पुरविण्याकरिता खाजगी मनुष्यबळ पुरवठादार मे. ऍक्युरेक्स सर्व्हिसेस इंडिया प्रा. लि., औरंगाबाद यांना मुदतवाढ देणेबाबत तातडीची बाब म्हणून, महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम २०१६ कलम १२(७) अन्वये मा. कुलगुरु यांनी व्यवस्थापन परिषदेच्या वतीने केलेली कार्यवाही माहितीस्तव.

(टिपणी: वित्त व लेखा विभागाने (खरेदी व भांडार) दि.१४/१०/२०२१ च्या अंतर्गत कार्यालयीन टिपणीन्वये सद्यःस्थितीत खाजगी कंत्राटदार मे.ऍक्युरेक्स सर्व्हिसेस प्रा. लि., औरंगाबाद यांच्याकडून प्रस्तुत विद्यापीठात कंत्राटी मनुष्यबळ दि.०६/११/२०२० ते दि.०५/११/२०२१ या कालावधीसाठी पुरविण्यात येत आहे. अंतिम तारीख दि.०५/११/२०२१ असल्याकारणाने सन २०२१-२२ या वर्षासाठी विद्यापीठास कंत्राटी पध्दतीने विविध पदनामाचे मनुष्यबळ खाजगी कंत्राटदारामार्फत घेण्यासाठी नव्याने ई-निविदा प्रक्रिया करणेकरिता मा. कुलगुरु यांची ई-निविदा मसुदा मान्यता असलेला प्रस्ताव दि.३१/०८/२०२१ रोजी प्राप्त झाला होता. सदरील ई-निविदा प्रक्रिया करणेसाठी दि.०३/०९/२०२१ रोजी मा.कुलगुरु यांची मान्यता घेण्यात आली आहे. तथापि, मनुष्यबळ पुरवठाकरिता ई-निविदा प्रक्रियेबाबत वित्त व लेखा अधिकारी व आस्थापना विभाग यांचेमध्ये झालेल्या चर्चेमुळे सदर ई-निविदा प्रक्रिया स्थगित ठेवणेबाबत सांगण्यात आले होते. त्यानुसार सदरील प्रक्रिया स्थगित असून पुढील प्रक्रिया करावयाची असल्यास तसे सत्वर या विभागास कळविण्यात यावे. त्यानुसार ई-निविदा प्रसिध्द करण्यात येईल असे कळविलेले आहे.

त्याअनुषंगाने सादर करण्यात येते की, प्रस्तुत विद्यापीठ कार्यालयाकडून खाजगी कंत्राटदारास देण्यात आलेल्या पुरवठा आदेशामधील कंत्राटी मनुष्यबळ पुरवठा करण्याची अंतिम तारीख दि.०५/११/२०२१ असल्याकारणाने सन २०२१-२२ या वर्षासाठी प्रस्तुत विद्यापीठास कंत्राटी पध्दतीने विविध पदनामाचे मनुष्यबळ खासगी कंत्राटदारामार्फत घेण्यासाठी नव्याने ई-निविदाची प्रक्रिया करणे आवश्यक असल्याने आस्थापना विभागाकडून दि.२५/०८/२०२१ रोजी ई-निविदाचा मसूदा तयार करून मा.कुलगुरु यांच्यासमोर सादर करण्यात आला होता. सदर मान्य मसुदानुसार दि.२७/०८/२०२१ रोजीच्या अंतर्गत कार्यालयीन टिपणीन्वये सदरचा ई-निविदाचा मूळ प्रस्ताव पुढील कार्यवाहीसाठी वित्त व लेखा (खरेदी व भांडार) विभागास दि.३०/०८/२०२१ रोजीच्या अंतर्गत कार्यालयीन टिपणीन्वये देण्यात आलेला आहे.

तदनंतर सद्यःस्थितीत प्रस्तुत विद्यापीठ कार्यालयास मनुष्यबळ पुरवठा करणारे कंत्राटदार मे. ऍक्युरेक्स सर्व्हिसेस इंडिया प्रा. लि., औरंगाबाद यांनी त्यांच्या दि.१६/०९/२०२१ रोजीच्या पत्रान्वये मे. ऍक्युरेक्स सर्व्हिसेस इंडिया प्रा. लि., औरंगाबाद यांनी आम्ही सन २०२०-२१ दरम्यान करीत असलेल्या कंत्राटचा कालावधी येत्या ३०/११/२०२१ रोजी समाप्त होणार आहे. आमच्या कंपनीकडून खूप चांगल्या प्रकारची सेवा पुरविलेली आहे. कर्मचाऱ्यांचे वेतन, पी.एफ. इ. नियमित देत आहोत व आजपर्यंत कोणतीही अडचण किंवा तक्रार नाही. तेव्हा पुढील वर्षासाठी सदर सेवा चालू ठेवावयाची असल्यास पूर्वीच्याच दराप्रमाणे पुरविण्यास तयार आहोत. आमचे सेवा शुल्कचे दर हे अगदी फक्त १.०० रुपया इतके आहे. त्यामुळे विद्यापीठाला कुठलाही अतिरिक्त खर्च येणार नाही. शिवाय नविन निविदा प्रक्रीयेसाठी लागणारा वेळ, खर्च तसेच

विनाकारणचा त्रागा हे सर्वच टाळता येईल. कारण नविन निविदेनंतरही संभाव्य सेवा शुल्काचे दर हे किमान रुपये १.०० असेच असणार आहेत तर मग विद्यापीठाचा नविन निवीदा राबविल्यामुळे कोणताही फायदा होणार नसेल मात्र प्रशासनाचे अधिकारी व प्राध्यापकांचा महत्त्वाचा वेळ विनाकारण वाया जाणार असेल तर निविदा प्रक्रीया न राबविता मुदतवाढ देणेच उचित राहिल. नव्याने निवीदा केल्यास पुर्वीच्या सुमारे १६० कर्मचाऱ्यांचे पी.एफ. व ई. एस. आय. ची खाती येणाऱ्या नविन कंपनीच्या नावे वर्ग करण्याची खूप किचकट प्रक्रीया करावी लागते त्यामध्ये कामगारांना बराच त्रास होतो. चालू कंत्राटास पूढील वर्षासाठी मुदतवाढ देवून वरील सर्व प्रकारची विनाकारणची कसरत टाळता येवू शकते. त्यासाठी आम्ही पुर्वीच्या दराप्रमाणे रुपये १.०० मात्र सेवा चालू ठेवण्यास तयार आहोत. तरी सन २०२१-२२ या वर्षासाठीचे मुदतवाढीचे आदेश आमचे नावे देण्यात यावेत करीता हे सहमती पत्र सादर करीत आहोत असे कळविले आहे. त्यानुसार आस्थापना विभागाकडून सदर पत्रावर ई-निविदाचा प्रस्ताव वित्त व लेखा विभागाकडे सदर पत्रापूर्वीच ई-निविदाची प्रक्रीया करण्यासाठी देण्यात आला असल्याने दि.२२/०९/२०२१ रोजीच्या टिपणीन्वये सदरची ई-निविदाची प्रक्रीया वित्त व लेखा (खरेदी व भांडार) विभागाकडून होत असल्याने मे. ऍक्युरेक्स सर्व्हिसेस इंडिया प्रा. लि., औरंगाबाद यांचे दि.१६/०९/२०२१ रोजीचे मूळ पत्र शासन नियमानुसार पुढील कार्यवाहीसाठी वित्त व लेखा (खरेदी व भांडार) विभागाकडे वर्ग करण्याची बाब व सदर पत्रावर केलेल्या कार्यवाहीची एक छायांकित प्रत आस्थापना विभागाकडे देण्यात यावी असे वित्त व लेखा विभागास (खरेदी व भांडार) कळविण्याची बाब आदेशार्थ सादर करण्यात आली आहे. सदर टिपणीवर प्र.कुलसचिव यांनी केलेल्या पृष्ठांकनानुसार मा. कुलगुरु यांनी त्रिसदस्यीय समिती गठित करून व समिती सदस्यांचे नामनिर्देशन करून मान्यता दिलेली आहे. सदर मान्य टिपणीच्या अनुषंगाने सदर समिती सदस्यांना दि.१६/१०/२०२१ रोजीच्या पत्रान्वये सद्यःस्थितीत प्रस्तुत विद्यापीठामध्ये कार्यरत असलेल्या कंत्राटी कर्मचारी (प्रत्येक संवर्गातील काही कर्मचारी) यांचेशी चर्चा करण्यासाठी आपल्या स्तरावरून बैठकीचे आयोजन करण्यात यावे व चर्चेअंती मे.एक्युरेक्स सर्व्हिसेस इंडिया प्रा. लि. औरंगाबाद या कंत्राटदाराकडून पुरविण्यात येणारी सेवा समाधानकारक आहे किंवा कसे? याबाबत स्वयंस्पष्ट अहवाल ०७ दिवसाच्या आत आस्थापना विभागाकडे सादर करून सहकार्य करावे असे कळविण्यात आलेले आहे. तसेच आस्थापना विभागाकडून सदरचा मूळ प्रस्ताव दि.२७/०८/२०२१ च्या अंतर्गत कार्यालयीन टिपणीन्वये दि.३०/०८/२०२१ रोजी सदर विभागास देण्यात आला असल्याने सदर कालावधीत ई-निविदाची प्रक्रीया वित्त व लेखा विभागाकडून (खरेदी व भांडार) होणे आवश्यक होते. परंतु वित्त विभागाकडून ई-निविदासंदर्भातील कार्यवाही झाल्याचे दिसून येत नाही.

उपरोक्त वस्तुस्थिती विचारात घेता, मे.एक्युरेक्स सर्व्हिसेस इंडिया प्रा. लि. औरंगाबाद यांची मुदत दि.०५/११/२०२१ रोजी संपणार असल्याने, तसेच ई-निविदेची प्रक्रीया वित्त व लेखा (खरेदी व भांडार) विभागाकडून पूर्ण करण्यासाठी कमीत कमी दोन-तीन महिन्याचा कालावधी लागत असल्याने पुर्वीच्या सेवाशर्तीवर मे.एक्युरेक्स सर्व्हिसेस इंडिया प्रा. लि., औरंगाबाद यांना मुदतवाढ देणे आवश्यक आहे. सदर बाबीसाठी व्यवस्थापन परिषदेची मान्यता घेणे आवश्यक आहे. परंतु, नजीकच्या काळात व्यवस्थापन परिषदेची बैठक आयोजित नसल्याने तातडीची बाब म्हणून

महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ मधील कलम १२(७) अन्वये मा.कुलगुरु व्यवस्थापन परिषदेच्या वतीने दि.२१/१०/२०२१ च्या प्रशासकीय टिपणीन्वये मान्यता दिलेली आहे. सदर मान्य टिपणीच्या अनुषंगाने संबंधित कंत्राटदारास दि.०६/११/२०२१ पासून तीन महिने अथवा ई-निविदेची प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत यापैकी जे अगोदर घडेल त्याकालावधीसाठी पूर्वीच्याच सेवाशर्ती व सेवाशुल्कानुसार मुदत वाढ देण्यात येत आहे असे दि.०३/११/२०२१ च्या पत्रान्वये कळविण्यात आलेले आहे.

सबब, प्रस्तुत विद्यापीठास कंत्राटी पध्दतीने मनुष्यबळ पुरविण्याकरिता खाजगी मनुष्यबळ पुरवठादार मे. ऍक्युरेक्स सर्व्हिसेस इंडिया प्रा. लि., औरंगाबाद यांना ई-निविदेची प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत अथवा दि.०६/११/२०२१ पासून तीन महिने यापैकी जे अगोदर घडेल त्या कालावधीसाठी पूर्वीच्या सेवाशर्ती व सेवाशुल्कानुसार मे.एक्युरेक्स सर्व्हिसेस इंडिया प्रा. लि., औरंगाबाद यांना मुदतवाढ देणेबाबत तातडीची बाब म्हणून, महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ कलम १२(७) अन्वये मा. कुलगुरु यांनी व्यवस्थापन परिषदेच्या वतीने केलेली कार्यवाही माहितीस्तव).

ठराव :	प्रस्तुत विद्यापीठास कंत्राटी पध्दतीने मनुष्यबळ पुरविण्याकरिता खाजगी मनुष्यबळ पुरवठादार मे. ऍक्युरेक्स सर्व्हिसेस इंडिया प्रा. लि., औरंगाबाद यांना मुदतवाढ देणेबाबत, महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ कलम १२(७) अन्वये मा.कुलगुरु यांनी व्यवस्थापन परिषदेच्या वतीने केलेल्या कार्यवाहीची नोंद घेण्यात आली.
--------	--

विषय क्र.१० शैक्षणिक वर्ष २०२१-२२ करीता प्रस्तुत विद्यापीठ संकुलांतर्गत नियमित शिक्षकांचा कार्यभार वगळता, उर्वरित कार्यभाराकरिता महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ कलम १०३ व UGC Guidelines नुसार स्थानिक निवड समितीमार्फत एकूण ८२ तात्पुरती कंत्राटी सहाय्यक प्राध्यापकांची पदे भरणेबाबतची प्रक्रिया पूर्ण केल्याची बाब तसेच कलम १०३(२)(च) नुसार मा. कुलगुरु यांनी १२(७) मधील तरतुदीनुसार व्यवस्थापन परिषदेच्या वतीने केलेली कार्यवाही माहितीस्तव.

(टिपणी: विद्यापीठात दरवर्षी नियमित शिक्षकांचा कार्यभार वगळता, उर्वरित शिल्लक कार्यभाराकरिता महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ कलम १०३ व UGC Guidelines नुसार स्थानिक निवड समितीमार्फत माहे एकत्रित वेतनावर तात्पुरती कंत्राटी सहाय्यक प्राध्यापकांची पदे भरली जातात.

त्यानुषंगाने शैक्षणिक वर्ष २०२१-२२ करीता व्यवस्थापन परिषद दि.३१/०५/२०२१ रोजीच्या बैठकीत पारित ठराव क्र.४, २१(२) व दि.१६/०६/२०२१ रोजीच्या मान्यता टिपणीनुसार मा. कुलगुरु यांनी दिलेल्या आदेशान्वये प्रस्तुत विद्यापीठ परिसर सर्व संकुलांमधील विविध विषयांतर्गत नियमित शिक्षकांचा कार्यभार वगळता, उर्वरित शिल्लक कार्यभारासाठी अट्टयाऐंशी (८८) तात्पुरती कंत्राटी सहाय्यक प्राध्यापकांची पदे भरण्यास मान्यता प्रदान केली. त्यानुसार स्थानिक वर्तमानपत्रात जाहिरात प्रसिध्द करुन दि.०९/०८/२०२१ ते २१/०८/२०२१ दरम्यान ऑनलाईन प्लॅटफॉर्मद्वारे मुलाखतीचे आयोजन करुन पदे भरण्यात आली.

तथापि, सदर पदांमधील काही पदे रिक्त राहिल्याने, मा. कुलगुरु यांनी दिलेल्या आदेशानुसार शिल्लक पदांसाठी स्थानिक वर्तमानपत्रात पुनःश्च जाहिरात प्रसिध्द करुन दि.०८/१०/२०२१ रोजी मुलाखती घेण्यात आल्या व त्यानुसार शै.वर्ष २०२१-२२ करिता ब्याऐंशी (८२) कंत्राटी सहाय्यक प्राध्यापकांची पदे भरण्यात आलेली आहेत. सदर शिक्षक विद्यापीठ परिसरातील संबंधित संकुलात रुजू झाले आहेत.

सदर पदे भरणेकरिता व्यवस्थापन परिषद दि.३१/०५/२०२१ रोजीच्या बैठकीत पारित ठराव क्र.८ नुसार महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ कलम १०३ व UGC Guidelines नुसार गठीत करण्यात येणाऱ्या स्थानिक निवड समितीतील कलम १०३(२)(च) नुसार व्यवस्थापन परिषदेने नामनिर्देशित करावयाच्या व्यवस्थापन परिषदेचा सदस्य म्हणून डॉ.श्रीमती सु. इ. शेख यांचे नामनिर्देशन करण्यात आले होते. परंतु त्यांचे

कोविड-१९ या आजाराने आकस्मिक निधन झाल्याने मा. कुलगुरु यांनी तातडीची बाब म्हणून १२(७) नुसार त्यांचे जागी प्राचार्य डॉ.एस.के.पाटील, बार्शी यांचे नामनिर्देशन केले होते.

तसेच उर्वरित रिक्त पदांकरिता स्थानिक निवड समितीसाठी महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ कलम १०३(२)(च) प्रमाणे समितीत तातडीची बाब म्हणून मा. कुलगुरु यांनी १२(७) अन्वये व्यवस्थापन परिषदेचा सदस्य म्हणून प्राचार्य डॉ.एस.व्ही.कोटी यांचे नामनिर्देशन केले होते.

सबब, शैक्षणिक वर्ष २०२१-२२ करीता प्रस्तुत विद्यापीठ संकुलांतर्गत नियमित शिक्षकांचा कार्यभार वगळता, उर्वरित कार्यभाराकरिता महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ कलम १०३ व UGC Guidelines नुसार स्थानिक निवड समितीमार्फत एकूण ८२ तात्पुरती कंत्राटी सहाय्यक प्राध्यापकांची पदे भरणेबाबतची प्रक्रिया पूर्ण केल्याची बाब तसेच कलम १०३(२)(च) नुसार मा.कुलगुरु यांनी १२(७) मधील तरतुदीनुसार व्यवस्थापन परिषदेच्या वतीने केलेली कार्यवाही माहितीस्तव).

ठराव :	शैक्षणिक वर्ष २०२१-२२ करीता प्रस्तुत विद्यापीठ संकुलांतर्गत नियमित शिक्षकांचा कार्यभार वगळता, उर्वरित कार्यभाराकरिता महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ कलम १०३ व UGC Guidelines नुसार स्थानिक निवड समितीमार्फत एकूण ८२ तात्पुरती कंत्राटी सहाय्यक प्राध्यापकांची पदे भरणेबाबतची प्रक्रिया पूर्ण केल्याची बाब, तसेच कलम १०३(२)(च) नुसार, महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ कलम १२(७) अन्वये मा.कुलगुरु यांनी व्यवस्थापन परिषदेच्या वतीने केलेल्या कार्यवाहीची नोंद घेण्यात आली.
--------	--

विषय क्र.११ डॉ. विकास लक्ष्मण कदम यांची प्रस्तुत विद्यापीठाच्या विशेष कार्यासन अधिकारी या पदावर नेमणूक देणेबाबत तातडीची बाब म्हणून, महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम २०१६ कलम १२(७) अन्वये मा. कुलगुरु यांनी व्यवस्थापन परिषदेच्या वतीने केलेली कार्यवाही माहितीस्तव.

(टिपणी: डॉ. विकास लक्ष्मण कदम यांनी अधिष्ठाता, मानवविज्ञान विद्याशाखा या पदावरून कार्यमुक्त करणेबाबत केलेली विनंती मान्य करून त्यांना दि.१४/०९/२०२१ पासून कार्यमुक्त करण्यात आलेले आहे. त्यामुळे अधिष्ठाता, मानवविज्ञान विद्याशाखा हे पद रिक्त आहे. तसेच अधिष्ठाता, विज्ञान व तंत्रज्ञान या पदाचे आयोजित करण्यात आलेल्या मुलाखतीमध्ये योग्य उमेदवार मिळाला नसल्याने सदर पद ही रिक्त आहे.

तसेच लवकरच प्रस्तुत विद्यापीठामध्ये नॅक समितीकडून पुनर्मुल्यांकन होणार असल्याने अनुषंगिक बरीचशी कामे असल्यामुळे सदर कामे पूर्ण करणेकामी तात्काळ एका विशेष कार्यासन अधिकार्याची नेमणूक करावी लागणार असल्याने मा. कुलगुरु यांनी महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ कलम १२(७) अन्वये व्यवस्थापन परिषदेच्या वतीने डॉ.विकास लक्ष्मण कदम यांची तीन महिन्याकरीता प्रती महिना रु.३०,०००/- इतक्या एकत्रित वेतनावर विशेष कार्यासन अधिकारी म्हणून नामनिर्देशन केले आहे व त्यास अनुसरून त्यांना या कार्यालयाचे नियुक्ती आदेश क्र. पुअहोसोविसो/ आस्था/नि.आ./२०२१/७३१५, दि.२९/०९/२०२१ अन्वये नियुक्ती देण्यात आलेली आहे.

सबब, डॉ. विकास लक्ष्मण कदम यांची प्रस्तुत विद्यापीठाच्या विशेष कार्यासन अधिकारी म्हणून नेमणूक केल्याची बाब माहितीस्तव).

ठराव :	डॉ. विकास लक्ष्मण कदम यांची प्रस्तुत विद्यापीठाच्या विशेष कार्यासन अधिकारी या पदावर नेमणूक देणेबाबत महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ कलम १२(७) अन्वये मा.कुलगुरु यांनी व्यवस्थापन परिषदेच्या वतीने केलेल्या कार्यवाहीची नोंद घेण्यात आली. तसेच डॉ. विकास लक्ष्मण कदम यांना तीन महिन्यांनंतर मुदतवाढ देण्यात येऊ नये व नियमाप्रमाणे घरभाडे कपात करण्यात यावा असे सर्वानुमते ठरले.
--------	---

विषय क्र.१२ प्रस्तुत विद्यापीठ परिसरात अध्यासन केंद्र उभारणीसंदर्भात एखाद्या संस्थेने, संघटनेने वा व्यक्तीने मागणी केल्यास त्या संबंधित संस्थेकडून, संघटनेकडून वा व्यक्तीकडून विद्यापीठाकरिता किमान एक इमारत सर्व सोयीनिशी तयार करता येईल इतकी देणगी देण्यास तयार असेल तरच संबंधित अध्यासनाचा प्रस्ताव तयार करुन शासनाकडे वा तत्सम संस्थेकडे पाठविण्याची बाब विचारार्थ.

(टिपणी: दि.१८/९/२०२१ रोजीच्या टिपणीन्वये विद्यापीठातील विविध अध्यासन केंद्र उभारणी संदर्भातील माहिती खालीलप्रमाणे :

अध्यासन केंद्रांच्या प्रस्तावांची सध्यास्थिती

अ. क्र.	अध्यासनाचे नाव	शासनास प्रस्ताव सादर केल्याचा जावक क्र. व दिनांक	अध्यासन सुरु करण्यास मान्यता मिळाल्याच्या शासननिर्णयाचा दिनांक
१)	शाहीर अमर शेख अध्यासन	सोविसो/आस्था/२०१६/८९८६, दि. २१/०९/२०१६	अद्याप मान्यता अप्राप्त आहे.
२)	लोकदेवत श्रीविठ्ठल अध्यासन	सोविसो/आस्था/२०१६/७८२५, दि. ११/०८/२०१६	अद्याप मान्यता अप्राप्त आहे.
३)	लोकशाहीर अण्णाभाऊ साठे अध्यासन	सोविसो/आस्था/२०१८/११२२५, दि. ३१/१२/२०१८	अद्याप मान्यता अप्राप्त आहे.
४)	महात्मा बसवेश्वर अध्यासन	पुअहोसोविसो/आस्था/शिक्षक/ २०१९/५७४७, दि. २५/०७/२०१९ पुअहोसोविसो/आस्था/शिक्षक/ २०१९/५७७२, दि. २६/०७/२०१९ पुअहोसोविसो/आस्था/२०१९/ ६६३८, दि. २८/०८/२०१९	मा. शिक्षण संचालक, उच्च शिक्षण, पुणे यांचे पत्र क्र. युएनआय/१८९९८/ मबसवेश्वरस्था/सोवि/विशि-१/ १३१५९, दि.२४/०९/२०१९ अन्वये उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे शासन निर्णय क्र. अध्यास-२०१९/प्र.क्र.९७/ विशि-२, दि. १८/०९/२०१९ नुसार प्रस्तुत विद्यापीठात महात्मा बसवेश्वर अध्यासन सुरु करण्यास मान्यता देण्यात आली. तसेच यासंदर्भात शासनाकडून उपसमिती गठीत करण्यात येऊन सदर समितीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर सदर अध्यासनास अनुदान प्राप्त होणार आहे.
५)	पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर अध्यासन	पुअहोसोविसो/शै.सं.व वि./२०२०/ ७२४५, दि.२०/०८/२०२० नुसार मा. सचिव, उच्च व तंत्र शिक्षण विभाग, मंत्रालय, मुंबई यांना प्रस्ताव पाठविण्यात आला आहे.	अद्याप मान्यता अप्राप्त आहे.
६)	देवी अहिल्याबाई होळकर (Administration) अध्यासन	PAHSUS/Estt/२०१९/९८४३ दि. २६/१२/२०१९ नुसार प्रस्ताव विद्यापीठ अनुदान आयोगास मान्यतेकरिता पाठविण्यात आला आहे.	अद्याप मान्यता अप्राप्त आहे.

७)	डॉ. कमला सोहनी (Science) अध्यासन	PAHSUS/Estt/२०१९/९८४४, दि. २६/१२/२०१९ नुसार प्रस्ताव विद्यापीठ अनुदान आयोगास मान्यतेकरिता पाठविण्यात आला आहे.	अद्याप मान्यता अप्राप्त आहे.
८)	डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासन केंद्र	१) मा. जितेंद्रकुमार त्रिपाठी, सहसचिव, विद्यापीठ अनुदान आयोग, नवी दिल्ली यांना क्र. PAHSUS/Estt/Teaching/२०२ ०/९८१९ दि. १८/१२/२०२०, २) मा. सचिव, सामाजिक न्याय व सक्षमीकरण मंत्रालय, भारत सरकार, नवी दिल्ली यांना क्र. PAHSUS/Estt/ Teaching/ २०२०/९८२०, दि. १८/१२/२०२० ३) मा. अपर मुख्य सचिव, उच्च व तंत्र शिक्षण विभाग, मंत्रालय, मुंबई यांना क्र. PAHSUS/ Estt/ Teaching/२०२०/९८२१ दि. १८/१२/२०२० नुसार प्रस्ताव पाठविण्यात आला आहे.	अद्याप मान्यता अप्राप्त आहे.
९)	छत्रपती संभाजीराजे अध्यासन केंद्र	प्रस्ताव तयार करण्याची प्रक्रिया कार्यालयात सुरु आहे.	--

राज्य शासनाचे पत्र :

१) मा. वि. मा. पाटील, कार्यासन अधिकारी, यांनी जा.क्र.एसयुएस २०१२/(२४२/१२)/विशि-१ उच्च व तंत्र शिक्षण विभाग, मादाम कामा रोड, हुतात्मा राजगुरु चौक, मंत्रालय, मुंबई - ३२, दि.१८ ऑक्टोबर, २०१२ रोजी श्री. संजय शेटे, उपाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस कमिटी, राष्ट्रवादी भवन, फ्रि प्रेस जर्नल मार्ग, नरीमन पॉईंट, मुंबई - २१ यांना उद्देशून लिहिलेले पत्र, त्यातील सारांश खालीलप्रमाणे :

"दि.३०/०८/२०१२ च्या पत्रान्वये मा.उपमुख्यमंत्री यांना दिलेल्या निवेदनाच्या संदर्भात आपणास कळविण्यात येते की, महाराष्ट्रातील विविध अकृषी विद्यापीठांकडून अध्यासन निर्माण करण्याबाबत वाढती मागणी विचारात घेऊन अध्यासनासंदर्भात निश्चित धोरण तयार करण्याची कार्यवाही शासन स्तरावर सुरु आहे. यासंदर्भात निर्णय झाल्यानंतरच अध्यासन निर्मितीचा विचार करणे अपेक्षित आहे."

सदर पत्राची प्रतिलिपी प्रस्तुत विद्यापीठाच्या कुलसचिवांना अग्रेषित करण्यात आली आहे.

२) मा. ना. विनोद तावडे, तत्कालीन उच्च शिक्षण मंत्री यांनी आपल्या एप्रिल, २०१५ च्या अर्धशासकीय पत्रान्वये मा. संजय वामन सावकारे, विधानसभा सदस्य, भुसावळ, जिल्हा-जळगाव यांना कळविले आहे की, सोलापूर विद्यापीठात शाहीर अमर शेख यांचे नावाने अध्यासन केंद्र सुरु करण्याबाबत आपण दि.०८/०१/२०१५ रोजीच्या पत्रान्वये विनंती केली असून, यासंदर्भातील वस्तुस्थिती पुढीलप्रमाणे आहे.

"महाराष्ट्रातील विविध अकृषी विद्यापीठाकडून अध्यासन निर्माण करण्याबाबत वाढती मागणी

विचारात घेऊन, अध्यासनासंदर्भात निश्चित धोरण तयार करण्याची कार्यवाही शासन स्तरावर सुरु आहे. यासंदर्भात धोरणात्मक निर्णय झाल्यावर अध्यासन निर्मितीचा विचार करणे शक्य होईल” असे कळविले आहे. दि. १५ फेब्रुवारी, २०२१ रोजी व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीतील विषय क्र. १७(२) वर पारित झालेला ठराव:

दि. १५ फेब्रुवारी, २०२१ रोजी विषय क्र. १७(२) विद्यापीठाच्या ज्ञानस्रोत केंद्राच्या निमित्ताने विद्यापीठातील इतर केंद्र यांच्या नामाभिधानासंदर्भात गठीत केलेल्या समितीने सर्वकष चर्चा करुन, केलेल्या नियमावलीची बाब विचारार्थ ठेवली असता, व्यवस्थापन परिषदेने खालीलप्रमाणे ठराव पारित केला आहे.

ठराव: विद्यापीठाच्या ज्ञानस्रोत केंद्राच्या निमित्ताने विद्यापीठातील इतर केंद्र यांच्या नामाभिधानासंदर्भात नियमावलीस खालील दुरुस्तीसह सर्वानुमते मान्यता देण्यात आली.

१)	संबंधित व्यक्ती/संस्थावर कसल्याही प्रकारचे न्यायालयीन दावे नसावेत.
२)	शैक्षणिक, सामाजिक, व्यवस्थापन, आरोग्य, क्रीडा, सांस्कृतिक, औद्योगिक आणि ग्रामीण भाग इ. क्षेत्रात त्या व्यक्तींचे (किमान २५ वर्षे) व संस्थेने (किमान ५० वर्षे) कार्य केलेले असावे.
३)	ती व्यक्ती चारिज्यसंपन्न व नैतिक अधिष्ठान असलेली असावी.
४)	त्या व्यक्तीला/संस्थेला देश/विदेश पातळीवरील मानपत्र, बक्षिसे, पुरस्कार इ. सन्मान प्राप्त झालेले असावेत.
५)	ती व्यक्ती/संस्था यांनी विद्यापीठात स्वतंत्र इमारत उभा करुन देण्याची हमी द्यावी.
६)	त्या व्यक्तीच्या/संस्थेच्या कार्याची महिमा भविष्यात अनेक वर्ष टिकणारी वा चिरकाल असावी.
७)	त्या व्यक्तींच्या प्रतिष्ठानने किंवा संस्थेने भविष्यात त्यांचे कार्य आणि वास्तू सुस्वरूपात पुढे चालविलेली आहे काय? त्यात नवीन अशी भर घातली आहे काय? हे पाहणेही आवश्यक आहे.
८)	भविष्यात विद्यापीठातील प्रशासकीय विभाग, संकुल अथवा विभाग यांना नामाभिधान करण्याची मागणी करण्यात आल्यास सदरची नियमावली लागू राहिल.

सारांश:

उपरोक्त वस्तुस्थितीचे अवलोकन केले असता, असे निदर्शनास येते की, प्रस्तुत कार्यालयाकडून वेळोवेळी वरील अ.क्र. ०१ ते ०८ अध्यासन केंद्रांसंदर्भात प्रस्ताव तयार करणेकामी समित्या गठीत करुन, एकूण ०८ अध्यासन केंद्रांचे प्रस्ताव शासनाकडे व केंद्र शासनाच्या तत्सम स्वायत्त संस्थेकडे पाठविण्यात आले आहेत. परंतू, उक्त ०८ अध्यासनांपैकी महात्मा बसवेश्वर अध्यासना संदर्भात शासनाने शासन स्तरावर सदर केंद्रामध्ये घ्यावयाच्या संशोधन कार्याबाबत मा.मंत्री (उच्च व तंत्र शिक्षण) यांचे अध्यक्षतेखाली एक उपसमिती गठीत करुन या समितीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर अध्यासनाबाबत पुढील कार्यवाही करण्यात येईल, असे शासन निर्णय क्रमांक अध्यास-२०१९/प्र.क्र.१७/विशि-२, दि. १८ सप्टेंबर, २०१९ अन्वये कळविण्यात आले आहे.

उर्वरित ०७ अध्यासन केंद्रांच्या प्रस्तावांबाबत कसल्याही प्रकारचा निर्णय कळविलेला नाही. तसेच मा. वि. मा. पाटील, कार्यासन अधिकारी, मंत्रालय, मुंबई यांच्या दि. १८ ऑक्टोबर, २०१२ चे पत्र आणि तत्कालीन मा.उच्च व तंत्र शिक्षण मंत्री यांच्या एप्रिल, २०१५ च्या अर्धशासकीय पत्राचे अवलोकन केले असता, असे निदर्शनास येते की, राज्यातील सर्व अकृषी विद्यापीठातील नवीन अध्यासन केंद्रांच्या मान्यतेसंदर्भात कसलाही धोरणात्मक निर्णय झाल्याचे दिसत नाही. त्यामुळे आपण पाठविलेले ०७ अध्यासन प्रस्ताव शासन दरबारी प्रलंबित आहेत.

राज्यातील इतर अकृषी विद्यापीठांच्या तुलनेत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ हे नवीन व कमी आयुर्मानाचे आहे. त्यामुळे सदर विद्यापीठात अद्यापही पायाभूत सुविधांचा आणि निधीचा अभाव असून, इतर विद्यापीठांच्या तुलनेत निधी अत्यंत कमी व तोकडे आहे. यासाठी येथून पुढे कसल्याही प्रकारच्या अध्यासन केंद्र उभारणीसंदर्भात एखाद्या संस्थेने, संघटनेने वा व्यक्तीने मागणी केल्यास त्या संबंधित संस्थेकडून, संघटनेकडून किंवा व्यक्तीकडून विद्यापीठाकरिता किमान एक इमारत सर्व सोयीनिशी तयार करता येईल इतकी देणगी देण्यास तयार असेल तरच संबंधित अध्यासनाचा प्रस्ताव तयार करून शासन दरबारी पाठवण्याची बाब विचारार्थ).

ठराव :	सदरचा विषय सर्वानुमते अमान्य करण्यात आला.
--------	---

विषय क्र.१३ महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ मधील कलम ९८(२)(ड) नुसार खरेदी समितीवर व्यवस्थापन परिषदेने, त्या परिषदेच्या निर्वाचित सदस्यांमधून नामनिर्देशित केलेला त्या परिषदेच्या एक सदस्यांचे नामनिर्देशन करण्याची बाब विचारार्थ.

(टिपणी: महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ मधील कलम ९८(२)(ड) नुसार खरेदी समितीवर व्यवस्थापन परिषदेच्या दि.२१/०८/२०१८ रोजीच्या बैठकीतील ठराव क्र.२८(२) अन्वये व व्यवस्थापन परिषदेच्या दि.११/०९/२०१८ रोजीच्या बैठकीतील ठराव क्र.०१ मधील अ.क्र.१० दुरुस्त केलेल्या ठरावान्वये व्यवस्थापन परिषदेने, त्या परिषदेच्या निर्वाचित सदस्यांमधून नामनिर्देशित केलेला त्या परिषदेचा एक सदस्यांचे नामनिर्देशन म्हणून कु.अश्विनी चव्हाण यांचे नामनिर्देशन करण्यात आलेले असून त्यांची सदस्यत्वाची मुदत ही महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ मधील कलम ९८(५) नुसार दि.०५/१०/२०२१ रोजी संपलेली आहे.

त्यानुसार महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ मधील कलम ९८(२)(ड) नुसार खरेदी समितीवर व्यवस्थापन परिषदेने, त्या परिषदेच्या निर्वाचित सदस्यांमधून नामनिर्देशित केलेला त्या परिषदेचा एक सदस्यांचे नामनिर्देशन करावयाचे आहे.

सबब, महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ मधील कलम ९८(२)(ड) नुसार खरेदी समितीवर व्यवस्थापन परिषदेने, त्या परिषदेच्या निर्वाचित सदस्यांमधून नामनिर्देशित केलेला त्या परिषदेच्या एक सदस्यांचे नामनिर्देशनाची बाब विचारार्थ).

ठराव :	महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ मधील कलम ९८ (२) (ड) नुसार खरेदी समितीवर व्यवस्थापन परिषद सदस्या अॅड. श्रीमती नी. सु. मंकणी यांचे सर्वानुमते नामनिर्देशन करण्यात आले.
--------	---

विषय क्र.१४ M.Sc. Physics (Energy Studies) आणि M.A. (Yoga) या अभ्यासक्रमाचे परीक्षा शुल्क (रु. १,१७०/-) आकारण्यास परीक्षा व मूल्यमापन मंडळाने केलेली शिफारस विचारार्थ.

(टिपणी: प्रस्तुत विद्यापीठात शैक्षणिक वर्ष २०२१-२२ पासून विज्ञान विद्याशाखांतर्गत M.Sc. Physics (Energy Studies) आणि M.A. (Yoga) हे अभ्यासक्रम सुरु करण्यात आलेले आहेत.

यापूर्वी M.Sc.च्या इतर अभ्यासक्रमांना परीक्षा शुल्क रु.१,१७०/- आकारले जात आहे. त्यामुळे M.Sc. Physics (Energy Studies) आणि M.A. (Yoga) या अभ्यासक्रमास परीक्षा शुल्क रु.१,१७०/- असे आकारण्यास परीक्षा व मूल्यमापन मंडळाने सर्वानुमते स्वीकारून व्यवस्थापन परिषदेकडे शिफारस केलेली आहे.

सबब, M.Sc. Physics (Energy Studies) आणि M.A. (Yoga) या अभ्यासक्रमाचे परीक्षा शुल्क (रु.१,१७०/-) आकारण्यास परीक्षा व मूल्यमापन मंडळाने केलेली शिफारस विचारार्थ).

ठराव :	M.Sc. Physics (Energy Studies) आणि M.A. (Yoga) या अभ्यासक्रमाचे परीक्षा शुल्क रु. १,१७०/- (रुपये एक हजार एकशे सत्तर फक्त) आकारण्यास परीक्षा व मूल्यमापन मंडळाने केलेली शिफारस स्वीकारून सर्वानुमते मान्यता देण्यात आली.
--------	---

विषय क्र.१५ Advance PG Diploma in Electronic Media आणि PG Diploma in Museology या पदविका अभ्यासक्रमाचे परीक्षा शुल्क (रु.१,३६०/-) आकारण्यास परीक्षा व मूल्यमापन मंडळाने केलेली शिफारस विचारार्थ.

(टिपणी: प्रस्तुत विद्यापीठात शैक्षणिक वर्ष २०२१-२२ पासून Advance PG Diploma in Electronic Media आणि PG Diploma in Museology हे पदविका अभ्यासक्रम सुरु करण्यात आलेले आहेत.

यापूर्वी PGDCA (Under Commerce Faculty) या पदविका अभ्यासक्रमास परीक्षा शुल्क रु.१,३६०/- आणि P. G. Diploma in Dietetics and Nutrition या कोर्सच्या अभ्यासक्रमास परीक्षा शुल्क रु.१,३६०/- असे आकारण्यात आलेले आहे. त्यामुळे Advance PG Diploma in Electronic Media आणि PG Diploma in Museology या पदविका अभ्यासक्रमास परीक्षा शुल्क रु.१,३६०/- असे आकारण्यास परीक्षा व मूल्यमापन मंडळाने सर्वानुमते स्वीकारून व्यवस्थापन परिषदेकडे शिफारस केलेली आहे.

सबब, Advance PG Diploma in Electronic Media आणि PG Diploma in Museology या पदविका अभ्यासक्रमाचे परीक्षा शुल्क (रु.१,३६०/-) आकारण्यास परीक्षा व मूल्यमापन मंडळाने केलेली शिफारस विचारार्थ).

ठराव :	Advance PG Diploma in Electronic Media आणि PG Diploma in Museology या पदविका अभ्यासक्रमाचे परीक्षा शुल्क रु.१,३६०/- (रुपये एक हजार तीनशे साठ फक्त) आकारण्यास परीक्षा व मूल्यमापन मंडळाने केलेली शिफारस स्वीकारून सर्वानुमते मान्यता देण्यात आली.
--------	--

विषय क्र.१६ शैक्षणिक वर्ष २०२१-२२ मध्ये विविध संलग्नित महाविद्यालयांना आणि विद्यापीठ परिसर संकुलांना अभ्यासक्रमावर आधारित चर्चासत्र/कार्यशाळा आयोजनाकरिता आर्थिक सहाय्य करणेसंदर्भात शिफारस करणेकरिता मा. कुलगुरु यांनी गठीत केलेल्या समितीच्या बैठका दि.०८/१०/२०२१ रोजी व १६/१०/२०२१ रोजी आयोजित करण्यात आलेल्या होत्या, सदर समितीने प्राप्त प्रस्तावांची छाननी/पडताळणी करून सादर केलेल्या बैठकीचा कार्यवृत्तांत विचारार्थ.

(टिपणी: प्रस्तुत विद्यापीठांतर्गत सर्व संलग्नित महाविद्यालये व संकुलाकडून आंतरराष्ट्रीय/राष्ट्रीय/राज्य/विभागीय व विद्यापीठ पातळीवर अभ्यासक्रमावर आधारित चर्चासत्र, कार्यशाळा व परिषदा आयोजनाकरिता प्रतिवर्षी प्रस्ताव मागविण्यात येतात. शैक्षणिक वर्ष २०२१-२२ मध्ये आंतरराष्ट्रीय/राष्ट्रीय/राज्य व विभागीय पातळीवर चर्चासत्र, कार्यशाळा, परिषद (Seminar, Workshop & Conference) आयोजनाबाबत व त्याकरिता होणाऱ्या खर्चापोटी विद्यापीठ नियमानुसार काही अंशी आर्थिक सहाय्य अनुदान रक्कम देणेकरिता विद्यापीठ पत्र क्र. पुअहोसोविसो/अमंवि/२०२१/६१३५, दि. २९ ऑगस्ट, २०२१ रोजीच्या पत्रान्वये प्रस्तुत विद्यापीठ संलग्न महाविद्यालये व संकुलाकडून विहित मुदतीत दि.१८/०९/२०२१ पर्यंत दिलेल्या नमुन्यात प्रस्ताव मागविण्यात आले होते. त्यानुसार एकूण १५४ प्रस्ताव प्राप्त झाले आहेत.

उपरोक्त प्रस्तावांची छाननी करण्यासाठी पात्र महाविद्यालये व संकुलाना अनुदान सहाय्य रक्कम आदा करण्यासाठी मा. कुलगुरु यांनी अभ्यासमंडळे विभागाच्या दि.२३/०९/२०२१ रोजीच्या टिपणीवर नामनिर्देशन केल्यानुसार समिती गठीत करण्यात आली होती. सदर समितीच्या बैठका दि.०८/१०/२०२१ व १६/१०/२०२१ रोजी विद्यापीठ कार्यालयात आयोजित करण्यात आल्या होत्या.

उपरोक्त समितीने एकूण १५४ प्रस्तावांची छाननी/पडताळणी केली असता त्यापैकी ५७ पात्र प्रस्तावांना आर्थिक सहाय्य रक्कम देण्याकरिता शिफारस केलेली असून ९७ प्रस्ताव अनुदान सहाय्य देणेसाठी अपात्र करून यादी कार्यालयास सादर केली आहे.

Category wise Fund Distribution Allotment

Sr. No.	Category	No. Of Activities	Fund Allotted
1.	Skill	09	1,26,000/-
2.	Research	15	2,60,000/-
3.	Syllabus	22	1,88,000/-
4.	Environment Concioresness	06	87,500/-
5.	Value Education	01	20,000/-
6.	Placement	01	20,000/-
7.	Sports	02	30,000/-
8.	Knowledge Resource	01	20,000/-
Total		57	Rs. 7,51,500/-

सदर बैठकीचा कार्यवृत्तांत व्यवस्थापन परिषदेच्या सुलभ संदर्भासाठी सोबत जोडला आहे.

अनुदानास पात्र करण्यात आलेल्या एकूण ५७ प्रस्तावांमध्ये समितीने दि.१२/०१/२०२१ रोजी तयार करण्यात आलेल्या नियमावलीनुसार तसेच उपलब्ध असलेल्या शेष रक्कमेप्रमाणे अनुदान सहाय्य रक्कमेची शिफारस केलेली आहे.

सबब, शैक्षणिक वर्ष २०२१-२२ मध्ये विविध संलग्नित महाविद्यालयांना व विद्यापीठ परिसर संकुलांना अभ्यासक्रमावर आधारित चर्चासत्र/कार्यशाळा आयोजनाकरिता आर्थिक सहाय्य देणे संदर्भात शिफारस करणेकरिता मा. कुलगुरु यांनी गठीत केलेल्या समितीने सादर केलेला बैठकीचा कार्यवृत्तांत व्यवस्थापन परिषदेच्या विचारार्थ).

ठराव :	शैक्षणिक वर्ष २०२१-२२ मध्ये विविध संलग्नित महाविद्यालयांना आणि विद्यापीठ परिसर संकुलांना अभ्यासक्रमावर आधारित चर्चासत्र/कार्यशाळा आयोजनाकरिता आर्थिक सहाय्य करणेसंदर्भात शिफारस करणेकरिता मा. कुलगुरु यांनी गठीत केलेल्या समितीने प्राप्त प्रस्तावांची छाननी/पडताळणी करुन सादर केलेल्या बैठकीचा कार्यवृत्तांत स्विकारुन सर्वानुमते मान्यता देण्यात आली.
--------	---

विषय क्र.१७ अकृषी विद्यापीठांमध्ये VJNT समुदायावर सामाजिक, आर्थिक व शैक्षणिक बाबींचे संशोधन करणेसाठी समिती स्थापन करणेबाबतचा विषय विचारार्थ.

(टिपणी: मा.सुयश दुसाने, प्रशासन अधिकारी, उच्च शिक्षण संचालनालय, पुणे यांचे युएनआय/२०२०/संकिर्ण/साफुपुवि/विशि/६५१७, दि.१४ मे २०२१ रोजीच्या प्रस्तुत विद्यापीठाकडे दि.०१ जून २०२१ रोजी प्राप्त पत्रामध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये VJNT समुदायावर संशोधन करणेसाठी समिती स्थापन केलेली आहे अशीच समिती सर्व अकृषी विद्यापीठामध्ये सुरु करण्याबाबत कळविलेले आहे.

सदर विषयावर सादर केलेल्या टिपणीवर मा.प्र.कुलगुरु यांनी सदर विषय व्यवस्थापन परिषदेपुढे ठेवून कार्यवाही करणे आवश्यक असल्याबाबतच्या पृष्ठांकनासह मा.कुलगुरु यांनी मान्यता दिलेली आहे.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये VJNT समुदायावर संशोधन करणेसाठी समिती स्थापन केलेली आहे. त्याप्रमाणेच प्रस्तुत विद्यापीठामध्ये VJNT समुदायावर सामाजिक, आर्थिक व शैक्षणिक बाबींचे संशोधन करणेसाठी समिती स्थापन करण्याची व सदर समितीच्या नामनिर्देशनाची बाब विचारार्थ).

ठराव :	पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूर विद्यापीठांमध्ये VJNT समुदायावर सामाजिक, आर्थिक व शैक्षणिक बाबींचे संशोधन करणेसाठी खालीलप्रमाणे समिती सदस्यांचे सर्वानुमते नामनिर्देशन करण्यात आले.		
१)	प्राचार्य डॉ. अनंत बाळू शिंगाडे - अध्यक्ष भारत महाविद्यालय, जेऊर (C. Rly.) ता. करमाळा, जि. सोलापूर ४१३ २०२ मो. नं. ९६०४८८५३५३ ईमेल: prinbmjeur@gmail.com	२)	प्रा. डॉ. विकास बाबुराव पाटील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूर ४१३ २५५ मो. नं. ९४२२५३२५२९ ईमेल: drvbpatil@gmail.com
३)	डॉ. प्रभाकर नागनाथ कोळेकर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूर ४१३ २५५ मो. नं. ९९२२५२०९८५ ईमेल: prabhakarkolekar@gmail.com	४)	श्री. साहेबराव जीवनराव घुगे मु. पो. अणदूर, ता. तुळजापूर, जि. उस्मानाबाद ४१३ ६०३ मो. नं. ९५५२९५६२६६ ईमेल: sahebraoghuge25@gmail.com
५)	श्री. गजानन रेवणसिध्द धरणे प्राचार्य, श्री. सिध्देश्वर तुमन्स पॉलिटेक्निक कॉलेज, नं.७४, रुपा भवानी रोड, भवानी पेठ, सोलापूर ४१३ ००२. मो. नं.९४२२०६९३८९, ७५८८७९५८५७ ईमेल: grdharane@yahoo.co.in	६)	श्री. पृथ्वीसिंह प्रतापसिंह बायस श्री स्वामी समर्थ मुलींचे वसतीगृह, अंबिका मंदिराशेजारी, गांधी मार्केट, लातूर ४१३ ५१२ मो. नं. ९४२०८७०००१ ईमेल: prithvisinghbais119@gmail.com
७)	श्रीमती तेजा नंदकुमार कुलकर्णी १२३६, मुरारजी पेठ, जुनी पोलीस लाईन, सोलापूर ४१३ ००१ मो. नं. ७०२८०९१०६३ ईमेल: tejakul1235@gmail.com	८)	डॉ. महादेव देशमुख अक्षरगंध, १५ डी ई, आदित्य नगर, विजापूर रोड, सोलापूर ४१३ ००१ मो. नं. ९४२२४६३६२० ईमेल: mahadeodeshmukh@gmail.com
९)	श्रीमती गौरी आमडेकर, १५५/B, F१/३, शेटे कॉम्प्लेक्स, डफरीन चौक, दमाणी ब्लड बँक समोर, सोलापूर ४१३ ००१ मो. नं. ९४०३४५८३९४ ईमेल: gauriamdekar@gmail.com		

विषय क्र.१८ शैक्षणिक वर्ष २०२१-२२ पासून पदवी, पदविका प्रमाणपत्र मिळणेसाठीचे शुल्क अंतिम वर्षाच्या, अंतिम सत्रातील विद्यार्थ्यांकडून अंतिम सत्राचा परीक्षा फॉर्म भरतेवेळी परीक्षा शुल्कासहीत पदवी प्रमाणपत्राचे शुल्क ६००/- रुपये विद्यार्थ्यांकडून स्विकारण्यास व DigiLocker वर प्रती प्रमाणपत्र डाटा अपलोड करण्यासाठी वेळोवेळी शासन निर्देशानुसार विद्यार्थ्यांना आवश्यक शुल्क आकारण्याची परीक्षा व मूल्यमापन मंडळाने केलेली शिफारस विचारार्थ.

(टिपणी: प्रत्येक वर्षी अंतिम परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालेल्या व पदवी प्रमाणपत्र घेण्यासाठी पात्र असणाऱ्या विद्यार्थ्यांकडून पदवी प्रमाणपत्र मिळणेसाठी ऑनलाईन अर्ज योग्य ते शुल्क भरणा करून घेतले जातात व तदनंतर दीक्षांत समारंभात पदवी प्रमाणपत्र गोपनीय प्रेसकडून छपाई करून विद्यार्थ्यांना वितरीत करण्यात येतात.

परंतु, राजभवन कार्यालयाकडील पत्र क्र. CS/Gen-२०२०/CR-११७/Edn-४/८७५, दि.०३ सप्टेंबर, २०२१ रोजीच्या पत्रानुसार पदवी प्रमाणपत्र घेतलेल्या विद्यार्थ्यांचा डेटा हा <https://nad.digitallocker.gov.in> या शासनाच्या संकेतस्थळावर DigiLocker अंतर्गत अपलोड करावयाचा असल्याने, शैक्षणिक वर्ष २०२१-२२ पासून अंतिम वर्षाच्या, अंतिम सत्रातील विद्यार्थ्यांकडून अंतिम सत्राचा परीक्षा फॉर्म भरतेवेळी पदवी, पदविका प्रमाणपत्र मिळणेसाठीचे शुल्क रु.६००/- व DigiLocker या शासनाच्या संकेतस्थळावर प्रती प्रमाणपत्र विद्यार्थ्यांचा डेटा अपलोड करण्यासाठीचे रु.५०/- असे शुल्क सर्व संलग्नित महाविद्यालयाने विद्यार्थ्यांकडून स्विकारण्याबाबत धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी दि.०५ ऑक्टोबर, २०२१ रोजी झालेल्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाच्या बैठकीत विषय ठेवला असता, खालीलप्रमाणे ठराव पारित झाला आहे.

ठराव क्र. १४(१)	"शैक्षणिक वर्ष २०२१-२२ पासून पदवी, पदविका प्रमाणपत्र मिळणेसाठीचे शुल्क अंतिम वर्षाच्या, अंतिम सत्रातील विद्यार्थ्यांकडून अंतिम सत्राचा परीक्षा फॉर्म भरतेवेळी परीक्षा शुल्कासहीत पदवी प्रमाणपत्राचे शुल्क रु.६००/- विद्यार्थ्यांकडून स्विकारण्यास व DigiLocker वर प्रती प्रमाणपत्र डाटा अपलोड करण्यासाठी वेळोवेळी शासन निर्देशानुसार विद्यार्थ्यांना आवश्यक शुल्क आकारण्याची शिफारस परीक्षा व मूल्यमापन मंडळ व्यवस्थापन परिषदेस करत आहे".
--------------------	---

परंतु, उपरोक्त ठरावानुसार कार्यवाही केली असता, खालील अडचणी निर्माण होणार आहेत.

- १) शैक्षणिक वर्ष सन २०२१-२२ च्या अगोदर उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांला पदवी प्रमाणपत्र दीक्षांत समारंभात घेण्यासाठी ऑनलाईन अर्ज करावयाचा असल्यास अशा विद्यार्थ्यांसाठी अर्ज करण्याची अडचण निर्माण होणार आहे.
- २) पदवी उत्तीर्ण सर्व विद्यार्थ्यांचे पदवी प्रमाणपत्र छपाई करून घेतले असल्याने दीक्षांत समारंभाच्या कार्यक्रमांमध्ये उपस्थित राहून पदवी ग्रहण करणाऱ्या कोणत्या विद्यार्थ्यांला पदवी प्रमाणपत्र दीक्षांत समारंभात वाटप करावे याबाबतही अडचण निर्माण होणार आहे.

- ३) उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे पदवी प्रमाणपत्र छपाई करुन घेतलेले असल्याने कोणत्या पत्यावर विद्यार्थ्यांचे पदवी प्रमाणपत्र पोस्टाने पाठवावे याबाबतही अडचण निर्माण होणार आहेत.
- ४) जर प्रवेश घेतेवळी विद्यार्थ्यांने दिलेल्या पत्यावर विद्यार्थ्यांचे पदवी प्रमाणपत्र पोस्टाने पाठविल्यास व ते परत विद्यापीठात आल्यास प्रमाणपत्र तसेच विद्यापीठात पडून राहण्याची शक्यता आहे व परत (Return) आलेल्या पदवी प्रमाणपत्राचे प्रत्येक वर्षीची संख्या वाढण्याची शक्यता आहे.
- ५) पोस्टाने पाठविलेल्या पदवी प्रमाणपत्र गहाळ होण्याची शक्यता नाकारता येत नाही, कारण विद्यार्थी कॉलेज सोडून नोकरीसाठी इतरत्र गेलेले असताना किंवा त्यांचे स्थलांतर झालेले असते.
- ६) छपाई केलेले पदवी प्रमाणपत्रांची संख्या मोठया प्रमाणात असल्याने प्रमाणपत्र ठेवण्यासाठी जागा जास्त प्रमाणात लागणार आहे.

उपरोक्त अडचणी निर्माण होणार असल्याने तसेच DigiLocker वर प्रती प्रमाणपत्र डाटा अपलोड करण्यासाठी वेळोवेळी शासन निर्देशानुसार विद्यार्थ्यांना आवश्यक शुल्क आकारण्यात येणार असल्याने, पुर्वी प्रमाणेच ऑनलाईन अर्ज मागवून घेण्याची प्रक्रिया चालू ठेवण्याची बाब आदेशार्थ.

सबब, वरीलप्रमाणे परीक्षा व मूल्यमापन मंडळाने शैक्षणिक वर्ष २०२१-२२ पासून पदवी, पदविका प्रमाणपत्र मिळणेसाठीचे शुल्क अंतिम वर्षाच्या, अंतिम सत्रातील विद्यार्थ्यांकडून अंतिम सत्राचा परीक्षा फॉर्म भरतेवेळी परीक्षा शुल्कासहीत पदवी प्रमाणपत्राचे शुल्क रु.६००/- विद्यार्थ्यांकडून स्विकारण्यास व DigiLocker वर प्रती प्रमाणपत्र डाटा अपलोड करण्यासाठी वेळोवेळी शासन निर्देशानुसार विद्यार्थ्यांना आवश्यक शुल्क आकारण्याची शिफारस विचारार्थ).

ठराव :	दि.०५/१०/२०२१ रोजी झालेल्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाच्या बैठकीतील ठराव क्र.१४(१) यास खालील दुरुस्तीसह सर्वानुमते मान्यता देण्यात आली. शैक्षणिक वर्ष २०२१-२२ पासून पदवी, पदविका प्रमाणपत्र मिळणेसाठीचे शुल्क अंतिम वर्षाच्या, अंतिम सत्रातील विद्यार्थ्यांकडून अंतिम सत्राचा परीक्षा फॉर्म भरतेवेळी परीक्षा शुल्कासहीत पदवी प्रमाणपत्राचे शुल्क व DigiLocker वर प्रमाणपत्र डाटा अपलोड करण्यासाठी मिळून रु. ६००/- विद्यार्थ्यांकडून स्विकारण्यास सर्वानुमते मान्यता देण्यात आली.
---------------	--

विषय क्र.१९ सोबत जोडलेल्या तक्ता क्र. १ नुसार शुल्क समितीने निश्चित केलेल्या इतर शुल्क Ph.D. अभ्यासक्रमांना लागू राहून संशोधन विभागामार्फत तयार करण्यात आलेल्या शुल्क तक्ता क्र. ३ ते ५ मधील फक्त शै. शुल्कामध्ये (Tuition fee) प्रत्येक PET पासून २०% शुल्क वाढ करून General & Reserved Category अशा तक्त्यामध्ये विभागणी करून त्यानुसार शुल्क आकारण्याबाबतची शुल्क निश्चिती समितीने केलेली शिफारस विचारार्थ.

(टिपणी: पीएच.डी. विभागाकडून पीएच.डी. या अभ्यासक्रमाकरीता २०१४ पासून शुल्क समितीने निर्धारण करून दिल्याप्रमाणे पूर्वीच्या तक्त्यानुसार विद्याशाखीय शुल्क (Ph.D. Fees) आकारण्यात येत होते. त्याप्रमाणे विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित करून पुढील सर्व कार्यवाही करण्यात येत होती. विभागाकडे पीएच.डी अभ्यासक्रमाकरिता उपलब्ध असलेला शुल्क तक्ता हा २०१४ पासून असलेला आहे. भारत सरकार शिष्यवृत्ती mahadbtit portal मध्ये पीएच.डी. अभ्यासक्रमाकरिता अनुसूचित जाती (SC) या प्रवर्गाशिवाय कोणत्याही प्रवर्गास शुल्क परत प्राप्त होत नाही. परंतु, यापूर्वीच्या शुल्क तक्त्यामध्ये इतर प्रवर्गांच्या विद्यार्थ्यांस देखील सवलत दिलेली होती. तसेच विद्यापीठ अनुदान आयोगाने (UGC) २०१६ पासून पीएच.डी. हा अभ्यासक्रम पूर्ण वेळ केलेला आहे. सेवेत (in service) असणाऱ्यांना पीएच.डी. अभ्यासक्रमाच्या प्रवेश व शुल्क मध्ये देण्यात येत असलेली मुभा बंद केलेली असून त्यांच्यासाठी वेगळे शुल्क आकारण्यात येत नाही. तथापि, यापूर्वीच्या शुल्क तक्त्यामध्ये सेवेत असून पीएच.डी. करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी शुल्क अधिकचे आकारण्यात येत होते. या बाबींचा विचार केला असता, पीएच.डी. अभ्यासक्रमाचा शुल्क तक्ता सोबत जोडल्याप्रमाणे विद्याशाखानिहाय तयार करण्यात आलेला होता. सुधारित शुल्क तात्पुरते मा. कुलगुरु यांनी मान्य करून शुल्क निर्धारण समितीकडे पाठविण्यात आलेला होता.

दि.२०/०५/२०२१ रोजी पार पडलेल्या शुल्क निश्चिती समितीच्या बैठकीत यापूर्वी पीएच.डी. चे शुल्क विविध Faculty नुसार बनविण्यात आले होते. नंतर त्याचे चार Faculties रुपात बनविण्यात आले. परंतु, त्यामध्ये सुसुत्रता आणणे करीता महाराष्ट्र राज्य शासनाने १६ Heads सर्वांसाठी Common करून दिले आणि सध्या शासन Ph.D. साठी फक्त SC Category च्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देते, तसेच Employed & Non Employed यांच्याकरिता वेगळे शुल्क न ठेवता सर्व साधारण व मागासवर्गीय (SC) असे दोनच शुल्क आकारणी करावी, असे विचाराअंती ठरले व त्याप्रमाणे खालीलप्रमाणे ठराव पारित झाला.

सोबत जोडलेल्या तक्ता क्र.१ नूसार शुल्क समितीने निश्चित केलेल्या इतर शुल्क Ph.D. अभ्यासक्रमांना लागू राहून संशोधन विभागामार्फत तयार करण्यात आलेल्या शुल्क तक्ता क्र. ३ ते ५ मधील फक्त शै. शुल्कामध्ये (Tuition fee) प्रत्येक PET पासून २०% शुल्क वाढ करून General & Reserved Category अशा तक्त्यामध्ये विभागणी करून त्यानुसार शुल्क आकारण्याबाबतची शिफारस शुल्क निश्चिती समिती सर्वानुमते विद्या परिषदेस करित आहे.

उपरोक्त शुल्क निश्चिती समितीचा ठराव दि.१०/०७/२०२१ रोजीच्या विद्या परिषद बैठकीमध्ये विचारार्थ सादर केला असता, सदर विषयावर खालीलप्रमाणे ठराव पारित झालेला आहे.

विद्या परिषद ठराव क्र. १०४	शुल्क समितीने निश्चित केलेले इतर शुल्क Ph.D. अभ्यासक्रमांना लागू राहून संशोधन विभागामार्फत तयार करण्यात आलेल्या शुल्कामधील फक्त शैक्षणिक शुल्कामध्ये (Tuition fee), केवळ PET-८ साठी २०% शुल्क वाढ करून General & Reserved Category अशा तक्त्यामध्ये विभागणी करून त्यानुसार शुल्क आकारण्यास सर्वानुमते मान्यता देण्यात आली.
----------------------------	--

सबब, उपरोक्त प्रमाणे विद्या परिषद बैठकीमध्ये पारित झालेला ठराव विचारार्थ).

ठराव :	विद्या परिषदेची शिफारस स्विकारून, शुल्क समितीने निश्चित केलेले इतर शुल्क Ph.D. अभ्यासक्रमांना लागू राहून संशोधन विभागामार्फत तयार करण्यात आलेल्या शुल्कामधील फक्त शैक्षणिक शुल्कामध्ये (Tuition fee), केवळ PET-८ साठी २०% शुल्क वाढ करून General & Reserved Category अशा तक्त्यामध्ये विभागणी करून त्यानुसार शुल्क आकारण्यास सर्वानुमते मान्यता देण्यात आली.
--------	--

विषय क्र.२० दि.२५/१०/२०२१ रोजीच्या इमारत व बांधकाम समितीच्या बैठकीचा इतिवृत्तांत विचारार्थ.

(टिपणी: विद्यापीठ परिसरातील विविध इमारत व बांधकाम करणे कामाकरीता

दि.२५/१०/२०२१ रोजी इमारत व बांधकाम समितीची बैठक आयोजित करण्यात आली

होती.

विद्यापीठ परिनियम S.३३९ (f) नुसार दि.२५/१०/२०२१ रोजीच्या इमारत व

बांधकाम समितीच्या इतिवृत्तांतास व्यवस्थापन परिषदेची मान्यता घेणे आवश्यक आहे.

सबब, दि.२५/१०/२०२१ रोजीच्या इमारत व बांधकाम समितीच्या बैठकीचा

इतिवृत्तांत विचारार्थ).

ठराव :	दि.२५/१०/२०२१ रोजीच्या इमारत व बांधकाम समितीच्या इतिवृत्तांतास सर्वानुमते मान्यता देण्यात आली.
--------	--

विषय क्र.२१ प्रस्तुत विद्यापीठातील सामाजिकशास्त्रे संकुलातील जनसंज्ञापन विभागामध्ये PG Diploma in Electronic Media हा एक वर्षाचा Diploma कोर्स २० विद्यार्थी प्रवेश क्षमतेसह शैक्षणिक वर्ष २०२१-२२ पासून सुरु करण्यास विद्या परिषदेने केलेली शिफारस विचारार्थ.

(टिपणी: सामाजिकशास्त्रे संकुलातील मास कम्यूनिकेशन विभागातील विद्यार्थ्यांसाठी मा.कुलगुरु यांनी अद्ययावत टि.व्ही. स्टुडीओ तसेच रेडिओ स्टुडिओ उभारण्यास मान्यता दिली. तसेच सदर स्टुडिओ उभारण्यास १ कोटी २५ लाख रुपये खर्चाची तरतूद केली. त्यानुसार विभागात टी. व्ही. स्टुडिओ व रेडिओ स्टुडिओ उभारण्याचे काम झाले आहे.

या दोन्ही स्टुडिओचा फायदा विद्यार्थ्यांना व्हावा या दृष्टीने तसेच विभागाच्या उत्पन्नात वाढ व्हावी. या उद्देशाने हा अभ्यासक्रम सुरु करण्यात येत आहे. महाराष्ट्रात मोजक्याच ठिकाणी इलेक्ट्रॉनिक मिडीयाची पदवी दिली जाते. सोलापूर जिल्ह्यामध्ये कोठेही इलेक्ट्रॉनिक मिडियाचा अभ्यासक्रम विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध नाही. इलेक्ट्रॉनिक मिडियामध्ये टी. व्ही. आणि रोडियोच्या क्षेत्रामध्ये भरपूर नोकरीच्या संधी विद्यार्थ्यांना उपलब्ध आहेत. ही बाब लक्षात घेवून हा अभ्यासक्रम सुरु करण्याचा विचार करण्यात आला आहे.

सदर अभ्यासक्रम हा एका वर्ष कालावधीचा असेल व त्यासाठी रु.१५,०००/- इतकी फी असेल. तसेच सदर अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी कोणत्याही विद्यापीठाची पदवी पास असल्यास प्रवेश दिला जाईल. याप्रमाणे सदर अभ्यासक्रम सुरु करण्यासाठी दि.३०/१०/२०२१ रोजीच्या विद्या परिषद बैठकीमध्ये विषय सादर करण्यात आला असता, खालीलप्रमाणे ठराव पारित करण्यात आला.

ठराव - प्रस्तुत विद्यापीठातील सामाजिकशास्त्रे संकुलातील जनसंज्ञापन विभागामध्ये PG Diploma in Electronic Media हा एक वर्षाचा Diploma कोर्स २० विद्यार्थ्यांच्या प्रवेश क्षमतेसह शैक्षणिक वर्ष २०२१-२२ पासून सुरु करण्यास महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ मधील कलम ३३ (यक) नुसार सर्वानुमते व्यवस्थापन परिषदेस शिफारस करण्यात आली आहे.

सबब, सामाजिकशास्त्रे संकुलातील जनसंज्ञापन विभागामध्ये PG Diploma in Electronic Media हा एक वर्षाचा Diploma कोर्स २० विद्यार्थी प्रवेश क्षमतेसह शैक्षणिक वर्ष २०२१-२२ पासून सुरु करण्यास विद्या परिषदेने केलेली शिफारस विचारार्थ).

ठराव :	प्रस्तुत विद्यापीठातील सामाजिकशास्त्रे संकुलातील जनसंज्ञापन विभागामध्ये PG Diploma in Electronic Media हा एक वर्षाचा Diploma कोर्स २० विद्यार्थी प्रवेश क्षमतेसह शैक्षणिक वर्ष २०२१-२२ पासून सुरु करण्यास महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ कलम ३३ (यक) नुसार विद्या परिषदेने केलेली शिफारस स्विकारून सर्वानुमते मान्यता देण्यात आली.
--------	--

मा. कुलगुरु तथा अध्यक्ष महोदय यांच्या परवानगीने आयत्या वेळेचे विषय:

विषय क्र. दि.२४/११/२०२१ रोजीच्या इमारत व बांधकाम समितीच्या बैठकीचा इतिवृत्तांत विचारार्थ.
२२(१)

(टिपणी: विद्यापीठ परिसरातील विविध इमारत व बांधकाम करणे कामाकरीता दि.२४/०८/२०२१ रोजी इमारत व बांधकाम समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती.

विद्यापीठ परिनियम S. ३३९ (f) नुसार दि.२४/११/२०२१ रोजीच्या इमारत व बांधकाम समितीच्या इतिवृत्तांतास व्यवस्थापन परिषदेची मान्यता घेणे आवश्यक आहे.

सबब, दि.२४/११/२०२१ रोजीच्या इमारत व बांधकाम समितीच्या बैठकीचा इतिवृत्तांत विचारार्थ).

ठराव :	<p>दि.२४/११/२०२१ रोजीच्या इमारत व बांधकाम समितीच्या इतिवृत्तांतास खालील दुरुस्तीसह सर्वानुमते मान्यता देण्यात आली.</p> <p>१) पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मारक प्रकल्पांतर्गत चबुतरा बांधकाम, लॅन्डस्केप, सुशोभिकरण व टॉवर बांधणे इत्यादी कामासाठी रु.१४,२४,९२,२३८/- (रुपये चौदा कोटी चोवीस लाख ब्याण्णव हजार दोनशे अडोतीस फक्त) इतक्या रक्कमेच्या सुधारित अंदाजत्रकास व नकाशास सर्वानुमते मान्यता देण्यात आली.</p> <p>२) उक्त प्रकल्पाचा खर्च शासनाकडून निधी प्राप्त झाल्यानंतर करण्यास सर्वानुमते मान्यता देण्यात आली.</p> <p>३) पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याचा रु.२,००,००,०००/- (रुपये दोन कोटी फक्त) विद्यापीठाच्या फंडातून करण्यास सर्वानुमते मान्यता देण्यात आली.</p>
--------	---

विषय क्र. २२(२) दि.३०/१०/२०२१ रोजी विद्या परिषदेच्या बैठकीत विषय क्र. ४९ (१०) वर पारित झालेल्या ठरावानुसार विद्यापीठाच्या शैक्षणिक वर्ष २०२२-२३ च्या बृहत आराखड्यात प्रस्तावित केल्याप्रमाणे विद्यापीठ परिसर संकुलात M.A. History, M.A. Political Science, M. A. Public Administration, L.L.M., M.Lib., B.Lib., B.S.W., M.S.W. & Constituent UG College (Arts, Science & Commerce) सुरु करणेसंदर्भात विद्या परिषदेने केलेली शिफारस विचारार्थ.

(टिपणी: प्रस्तुत विद्यापीठाच्या शैक्षणिक, संशोधन आणि विकास विभागाकडून शैक्षणिक वर्ष २०२२-२३ साठी प्रस्तावित करण्यात आलेल्या बृहत आराखड्यात विद्यापीठ परिसर संकुलात M.A. History, M.A. Political Science, M.A. Public Administration, L.L.M., M.Lib., B.Lib., B.S.W., M.S.W. & Constituent UG College (Arts, Science & Commerce) सुरु करण्याची तरतूद करण्यात आली आहे. त्यानुषंगाने व महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियमातील तदानुषंगिक तरतूदीनुसार दि.३०/१०/२०२१ रोजीच्या विद्या परिषदेच्या बैठकीत विषय क्र.४९(१०) अन्वये विषय ठेवला असता, त्यावर विद्या परिषदेने खालीलप्रमाणे ठराव पारित केला आहे.

ठराव: प्रस्तुत विद्यापीठाच्या शैक्षणिक वर्ष २०२२-२३ च्या बृहत आराखड्यात प्रस्तावित केल्याप्रमाणे विद्यापीठ परिसर संकुलात M.A. History, M.A. Political Science, M.A. Public Administration, L.L.M., M.Lib., B.Lib., B.S.W., M.S.W. & Constituent UG College (Arts, Science & Commerce) सुरु करण्यास महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ कलम ३३(१)(च) नुसार सर्वानुमते व्यवस्थापन परिषदेस शिफारस करण्यात आली.

सबब, वरीलप्रमाणे विद्या परिषदेने विद्यापीठ परिसर संकुलात M.A. History, M.A. Political Science, M. A. Public Administration, L.L.M., M.Lib., B.Lib., B.S.W., M.S.W. & Constituent UG College (Arts, Science & Commerce) सुरु करणेसंदर्भात केलेली शिफारस विचारार्थ).

ठराव :	विद्यापीठाच्या शैक्षणिक वर्ष २०२२-२३ च्या बृहत आराखड्यात प्रस्तावित केल्याप्रमाणे विद्यापीठ परिसर संकुलात M.A. History, M.A. Political Science, M. A. Public Administration, L.L.M., M.Lib., B.Lib., B.S.W., M.S.W. & Constituent UG College (Arts, Science & Commerce) सुरु करण्यास विद्या परिषदेने केलेली शिफारस स्विकारून सर्वानुमते मान्यता देण्यात आली.
--------	--

विषय क्र. २२(३) श्री. विठ्ठल एज्युकेशन अॅण्ड रिसर्च इन्स्टिट्यूटस्, पंढरपूर संचलित कॉलेज ऑफ इंजिनिअरींग, पंढरपूर या महाविद्यालयातील बी. व्होक. (१. Automobile Servicing २. Refrigeration and Air Conditioning ३. Software Development) हा अभ्यासक्रम शैक्षणिक वर्ष २०२०-२१ पासून बंद करणेबाबत विद्या परिषदेने केलेली शिफारस विचारार्थ.

(टिपणी: मा. सचिव, श्री विठ्ठल एज्युकेशन अॅण्ड रिसर्च इन्स्टिट्यूटस्, पंढरपूर यांच्याकडून बी.व्होक. हा अभ्यासक्रम शैक्षणिक वर्ष २०२०-२१ पासून बंद करणेबाबतचा प्रस्ताव प्राप्त झाला आहे.

संस्थेचे नाव	महाविद्यालयाचे नाव	बंद करावयाचा अभ्यासक्रम	बंद करावयाचे वर्ष	अनुदानाचा प्रकार
श्री विठ्ठल एज्युकेशन अॅण्ड रिसर्च इन्स्टिट्यूटस्, पंढरपूर	कॉलेज ऑफ इंजिनिअरींग, पंढरपूर	बी. व्होक. 1. Automobile Servicing 2. Refrigeration and Air Conditioning 3. Software Development	शैक्षणिक वर्ष २०२०-२१ पासून	कायम विना अनुदानित

कॉलेज ऑफ इंजिनिअरींग, पंढरपूर या महाविद्यालयातील बी.व्होक. (१. Automobile Servicing २. Refrigeration and Air Conditioning ३. Software Development) या अभ्यासक्रमास शासन पत्र क्र. टीईएम-२०१८/प्र.क्र.२१४/तांशि-४, दि.१०/०७/२०१८ अन्वये महाराष्ट्र शासनाची शैक्षणिक वर्ष २०१८-१९ पासून कायम विना अनुदानित तत्त्वावर मान्यता मिळाली होती. प्रस्तुत विद्यापीठाने अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषद, नवी दिल्ली यांचेकडून प्राप्त झालेल्या मान्यतेनुसार व स्थानिक चौकशी समितीने सूचित केलेल्या अटीपूर्ततेच्या अधीन राहून कॉलेज ऑफ इंजिनिअरींग, पंढरपूर या महाविद्यालयातील बी.व्होक. अभ्यासक्रमास शै.वर्ष २०१८-१९ पासून मान्यता दिलेली होती.

सदर महाविद्यालयाच्या बी.व्होक. भाग १ या अभ्यासक्रमाच्या प्रथम संलग्निकरणास शै.वर्ष २०१९-२० पर्यंत मान्यता आहे. परंतु, खालील कारणे नमूद करुन श्री.विठ्ठल एज्युकेशन अॅण्ड रिसर्च इन्स्टिट्यूट, पंढरपूर या संस्थेचे संचलित कॉलेज ऑफ इंजिनिअरींग, पंढरपूर या महाविद्यालयातील बी.व्होक. अभ्यासक्रम (१. Automobile Servicing २. Refrigeration and Air Conditioning ३. Software Development) शै. वर्ष २०२०-२१ पासून बंद करण्याचा निर्णय संस्थेने घेतला असल्याचे नमूद करुन उपरोक्त अभ्यासक्रम बंद करणेबाबतचा प्रस्ताव मा.सचिव, श्री विठ्ठल एज्युकेशन अॅण्ड रिसर्च इन्स्टिट्यूट, पंढरपूर यांनी विद्यापीठास सादर केलेला आहे.

- १) बी. व्होक. अभ्यासक्रमास विद्यार्थ्यांचा फारसा प्रतिसाद मिळत नाही.
- २) सदर अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी आवश्यक असलेले ON JOB Training साठी लागणारे जास्तीचे शुल्क.
- ३) सदर अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी आवश्यक असलेल्या NSDC मान्यता प्राप्त ON JOB Training केंद्राची आसपासच्या परिसरात कमतरता.

बी.व्होक. अभ्यासक्रम बंद करणेबाबत प्राप्त प्रस्तावावर संबंधित महाविद्यालयाला भेट देऊन आवश्यक ती चौकशी करून सविस्तर अहवाल सादर करण्यासाठी महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ कलम १२१(३) अन्वये दि.१०/०७/२०२१ रोजीच्या विद्या परिषदेच्या बैठकीमध्ये खालीलप्रमाणे स्थानिक चौकशी समिती नियुक्त करण्यात आली होती.

१. प्राचार्य डॉ. शं. द. नवले (अध्यक्ष)
२. प्राचार्या श्रीमती दिपाली सविता राजीव (सदस्य)
३. प्रा. ए. व्ही. पिंगळे (सदस्य)

सदर समितीने उपरोक्त महाविद्यालयास भेट देवून सविस्तर अहवाल विद्यापीठाकडे सादर केलेला आहे. सदर समितीने अहवालमध्ये नमूद अटींसह बी.व्होक. अभ्यासक्रम (१. Automobile Servicing २. Refrigeration and Air Conditioning ३. Software Development) शै.वर्ष २०२०-२१ पासून बंद करणेबाबत शिफारस केली आहे. उक्त समितीच्या अहवालाच्या अनुषंगाने कॉलेज ऑफ इंजिनिअरींग, पंढरपूर या महाविद्यालयास अटीपूर्वता करणेबाबत कळविले होते. त्यानुसार उक्त महाविद्यालयाने सादर केलेला अटीपूर्वता अहवाल सोबत जोडलेला आहे.

महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ कलम १२१(३)(४) मधील तरतूदीनुसार, अभ्यासक्रम बंद करण्यासाठी विद्या परिषदेची व तदनंतर व्यवस्थापन परिषदेची मान्यता घ्यावी लागणार आहे. यास्तव, कॉलेज ऑफ इंजिनिअरींग, पंढरपूर या महाविद्यालयातील बी.व्होक. अभ्यासक्रम (१. Automobile Servicing २. Refrigeration and Air Conditioning ३. Software Development) शै. वर्ष २०२०-२१ पासून बंद करण्यासंदर्भात दि.३०/१०/२०२१ रोजीच्या विद्या परिषदेच्या बैठकीतील ठराव क्र. ३८ अन्वये व्यवस्थापन परिषदेस शिफारस केली आहे.

सबब, श्री. विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूट्स, पंढरपूर संचलित कॉलेज ऑफ इंजिनिअरींग, पंढरपूर या महाविद्यालयातील बी.व्होक. हा अभ्यासक्रम (१. Automobile Servicing २. Refrigeration and Air Conditioning ३. Software Development) शैक्षणिक वर्ष २०२०-२१ पासून बंद करणेबाबत विद्या परिषदेने केलेली शिफारस विचारार्थ).

ठराव :	श्री. विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूट्स, पंढरपूर संचलित कॉलेज ऑफ इंजिनिअरींग, पंढरपूर या महाविद्यालयातील बी. व्होक. (१. Automobile Servicing २. Refrigeration and Air Conditioning ३. Software Development) हा अभ्यासक्रम शैक्षणिक वर्ष २०२०-२१ पासून बंद करणेबाबत विद्या परिषदेने केलेली शिफारस स्विकारून, सर्वानुमते मान्यता देण्यात आली.
--------	--

विषय क्र. २२(४) श्री. ए. पी. दि. जैन पाठशाला, सोलापूर संचलित, वालचंद कॉलेज ऑफ आर्ट्स अँड सायन्स, सोलापूर महाविद्यालयातील एम.एस्सी. नॅनोटेक्नॉलॉजी भाग १ व २ हा अभ्यासक्रम शै.वर्ष २०२२-२३ पासून बंद करण्याबाबत विद्या परिषदेने केलेली शिफारस विचारार्थ.

(टिपणी: मा. प्राचार्य, वालचंद कॉलेज ऑफ आर्ट्स अँड सायन्स, सोलापूर यांचेकडून महाविद्यालयातील एम.एस्सी. नॅनोटेक्नॉलॉजी भाग - १ व २ हा अभ्यासक्रम शैक्षणिक वर्ष २०२२-२३ पासून बंद करण्याबाबत प्रस्ताव प्राप्त झाला आहे.

संस्थेचे नाव	महाविद्यालयाचे नाव	बंद करावयाचा अभ्यासक्रम	बंद करावयाचे वर्ष	अनुदानाचा प्रकार
श्री. ए. पी. दि. जैन पाठशाला, सोलापूर	वालचंद कॉलेज ऑफ आर्ट्स अँड सायन्स सोलापूर	एम. एस्सी. नॅनोटेक्नॉलॉजी भाग - १ व २	शैक्षणिक वर्ष २०२२-२३ पासून	कायम विना अनुदानित

वालचंद कॉलेज ऑफ आर्ट्स अँड सायन्स, सोलापूर या महाविद्यालयातील एम.एस्सी.

नॅनोटेक्नॉलॉजी भाग-१ व २ या अभ्यासक्रमास शासन निर्णय क्र.एनजीसी २०१६/(१०२/१६)/मशि ४, दि.०४ जुलै, २०१६ अन्वये महाराष्ट्र शासनाची शैक्षणिक वर्ष २०१६-१७ पासून कायम विना अनुदानित तत्वावर मान्यता दिलेली होती.

परंतु, सदर अभ्यासक्रमास विद्यार्थ्यांकडून मागणी नसल्यामुळे व प्रवेश घेण्यास विद्यार्थी उपलब्ध नाहीत. या कारणास्तव वालचंद कॉलेज ऑफ आर्ट्स सायन्स, सोलापूर या महाविद्यालयाने एम.एस्सी. नॅनोटेक्नॉलॉजी हा अभ्यासक्रम शैक्षणिक वर्ष २०२२-२३ पासून बंद करण्याचा निर्णय घेतला असल्याचे प्राप्त प्रस्तावात नमुद केले आहे.

महाविद्यालय/विद्याशाखा/अभ्यासक्रम/विषय/अतिरिक्त तुकडी किंवा अतिरिक्त विद्यार्थी प्रवेश क्षमता बंद करण्याबाबत प्राप्त प्रस्तावावर संबंधित महाविद्यालयाला भेट देऊन आवश्यक ती चौकशी करून सविस्तर अहवाल सादर करण्यासाठी महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ कलम १२१(३) अन्वये स्थानिक चौकशी समिती नियुक्त करण्याचे अधिकार विद्या परिषदेस आहेत.

परंतु, विद्या परिषदेची बैठक दि.१०/०७/२०२१ रोजी संपन्न झाली असून नजीकच्या काळात लवकर आयोजित होण्याची शक्यता नसल्याने व संस्थेने सदर अभ्यासक्रम बंदचा प्रस्ताव विद्यापीठाकडे दि.२९/०७/२०२१ रोजी सादर केलेला आहे. त्यामुळे सदर अभ्यासक्रम शैक्षणिक वर्ष २०२२-२३ पासून बंद करण्याची कार्यवाही विहित वेळेत होण्यास्तव पुढील योग्य ती कार्यवाही करण्याकामी महाविद्यालयास भेट देऊन सविस्तर अहवाल सादर करण्यासाठी मा.कुलगुरु यांच्या अधिकारात महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ कलम १२(७) अन्वये खालीलप्रमाणे स्थानिक चौकशी समिती नियुक्त करण्यात आली होती.

- | | |
|--------------------------------|---------|
| १) प्राचार्य डॉ. थोरात पी. आर. | अध्यक्ष |
| २) डॉ. डोईफोडे एन. आर. | सदस्य |
| ३) डॉ. नंदीमठ ए. आर. | सदस्य |

सदर समितीने उपरोक्त महाविद्यालयास भेट देऊन सविस्तर अहवाल विद्यापीठाकडे सादर केलेला आहे. सदर समितीने अहवालामध्ये खालील मुद्दे नमुद करुन एम.एस्सी. नॅनोटेक्नॉलॉजी भाग-१ व २ हा अभ्यासक्रम शैक्षणिक वर्ष २०२२-२३ पासुन बंद करण्याची शिफारस केली आहे.

१. सर्व बाबींनी युक्त अशा प्रयोगशाळा असुन देखील या अभ्यासक्रमास विद्यार्थी प्रवेशित होत नाहीत. महाविद्यालयाने प्रयत्न करुन देखील विद्यार्थी प्रवेशित होत असताना दिसत नाही.

२. या कोर्ससाठी ज्या प्राध्यापकांची नियुक्ती केली होती, त्यांचा सेवाकालावधी संपल्याने ते सध्या कार्यरत नाहीत. त्यांचे असणारे सर्व ड्युज महाविद्यालयाने पूर्ण केलेले आहेत.

महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ कलम १२१(३)(४) मधील तरतुदीनुसार सदर अभ्यासक्रम शैक्षणिक वर्ष २०२२-२३ पासुन बंद करणेसंदर्भात दि.३०/१०/२०२१ रोजीच्या विद्या परिषदेने ठराव क्र. ४९(९) अन्वये व्यवस्थापन परिषदेस शिफारस केली आहे.

सबब श्री. ए. पी. दि. जैन पाठशाला, सोलापूर संचलित वालचंद कॉलेज ऑफ आर्टस् अँड सायन्स, सोलापूर महाविद्यालयातील एम.एस्सी. नॅनोटेक्नॉलॉजी भाग १ व २ हा अभ्यासक्रम शै.वर्ष २०२२-२३ पासून बंद करणेबाबत विद्या परिषदेने केलेली शिफारस विचारार्थ).

ठराव :	श्री. ए. पी. दि. जैन पाठशाला, सोलापूर संचलित, वालचंद कॉलेज ऑफ आर्टस् अँड सायन्स, सोलापूर महाविद्यालयातील एम.एस्सी. नॅनोटेक्नॉलॉजी भाग १ व २ हा अभ्यासक्रम शै.वर्ष २०२२-२३ पासून बंद करणेबाबत विद्या परिषदेने केलेली शिफारस स्विकारुन, शासनास शिफारस करण्यास सर्वानुमते मान्यता देण्यात आली.
--------	---

विषय क्र. २२(५) Surface Profilometer या उपकरणाच्या वापराकरिता पुनश्चः शुल्क निश्चित करण्याची बाब विचारार्थ.

(टिपणी: भौतिकशास्त्र संकुलाने राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियान यांच्याकडून प्राप्त निधीमधून विद्यार्थ्यांच्या, शिक्षकांच्या, संशोधक विद्यार्थी व उद्योजक यांच्या वापराकरिता विद्यापीठाकडे Surface Profilometer हे उपकरण खरेदी केले आहे. या उपकरणाकरिता व्यवस्थापन परिषदेच्या दि.०६/१२/२०१८ रोजीच्या बैठकीत विषय क्र.१९ नुसार खालीलप्रमाणे शुल्क निश्चित करण्यात आले होते.

Rates for Department	Rates for Other Depts and Affiliated Colleges	Rates for Academic / research Institutes other than University	Rate for Industry
200/-	200/-	500/-	1000/-

परंतु, वरील उपकरणाद्वारे केलेल्या Thickness Measurement च्या Sample Analysis ची किंमत इतर ठिकाणच्या पेक्षा जास्त आहे. त्यामुळे आपल्या व इतर विद्यापीठातील Thickness Measurement च्या Sample Analysis ला येत नाहीत. तसेच आपल्या व इतर विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी शुल्क कमी करण्याबाबत विनंती केलेली आहे. तरी खालीलप्रमाणे दर आकारल्यास आपल्या व इतर विद्यापीठातील Thickness Measurement च्या Sample Analysis ला येतील.

Surface profilometer या उपकरणांच्या वापराकरिता काही शुल्क पुनश्चः निश्चित करणे आवश्यक आहे. त्यांचे दर खालीलप्रमाणे आहेत.

Rates for Department, Other depts. and Affiliated Colleges	Rates for Academic / Research Institutes other than P.A.H. Solapur University	Rate for Industry
80/-	100/-	200/-

सबब, वरील दर अवलोकनी घेता, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या भौतिकशास्त्र संकुलामधील सदर उपकरण वापरण्यासाठी पुनश्चः शुल्क निश्चित करण्याची बाब विचारार्थ).

ठराव :	Surface Profilometer या उपकरणाच्या वापराकरिता खालीलप्रमाणे सुधारित शुल्क निश्चित करण्यास सर्वानुमते मान्यता देण्यात आली		
	Rates for Department, Other depts. and Affiliated Colleges	Rates for Academic / Research Institutes other than P.A.H. Solapur University	Rate for Industry
	80/-	100/-	200/-

विषय क्र. २२(६) पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ कौशल्य विकास केंद्र व १) International School of Fashion Technology २) MIT College of Railway Engineering & Research, Barshi ३) Indian Council for Technical Research and Development, Nagpur ४) Epico Edutech Private Limited, Solapur ५) Think Trans, Pune यांच्यात विविध २४ अभ्यासक्रमांसाठी सामंजस्य करार (MoU) करण्यास तातडीची बाब म्हणून, महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम २०१६, कलम १२(७) अन्वये मा. कुलगुरु यांनी व्यवस्थापन परिषदेच्या वतीने केलेली कार्यवाही माहितीस्तव.

(टिपणी: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ कौशल्य विकास केंद्र अंतर्गत १) International School of Fashion Technology, Solapur २) MIT College of Railway Engineering & Research, Barshi ३) Indian Council for Technical Research and Development, Nagpur ४) Epico Edutech Private Limited, Solapur ५) Think Trans, Pune या संस्थांनी खालीलप्रमाणे २४ अभ्यासक्रम Offline व Online पध्दतीने त्यांच्या कार्यक्षेत्रात सुरु करण्याबाबतचा प्रस्ताव Syllabus सह सादर केलेला आहे.

Sr. No.	Institute Name	Course Name
1.	International School of Fashion Technology, Solapur	1. Certificate Course in Hair Skin & Makeup 2. Fashion Designing & Boutique Management 3. Diploma in Fashion Designing 4. Advance Diploma in Fashion Designing
2.	MIT College of Railway Engineering & Research, Barshi	1. Diploma in Railway Track Technology 2. Diploma in Software Technology in Railway Sector 3. Diploma in Railway Signaling & Telecommunication 4. Diploma in Rolling Stock and Operations
3.	Indian Council for Technical Research and Development, Nagpur	1) Certificate in Business Management 2) Project Management Certificate 3) Certificate in Entrepreneurship Development 4) Diploma in Cyber Security 5) Executive Diploma in Business Management
4.	Epico Edutech Private Limited, Solapur	1) TallyEssential Comprehensive
5.	Think Trans, Pune	1) Certificate Course in Handling Digital Text in Indian Languages 2) Certificate Course in Basic Entrepreneurship Management 3) Certificate Course in Advanced Entrepreneurship Management 4) Certificate Course in Financial Management For Entrepreneurs 5) Certificate Course in Basic of Business Management for Entrepreneurs 6) Certificate Course in Essential Business Communication for Entrepreneurs 7) Certificate Course in Kitchen Gardening 8) Certificate Course in Professional Translation 9) Diploma in Practical Finance & Accounting 10) Diploma in Entrepreneurship Management

सबब, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ कौशल्य विकास केंद्र व १) International School of Fashion Technology २) MIT College of Railway Engineering & Research, Barshi ३) Indian Council for Technical Research and Development, Nagpur ४) Epico Edutech Private Limited, Solapur ५) Think Trans, Pune यांच्यात विविध २४ अभ्यासक्रमांसाठी सामंजस्य करार (Mou) करण्यास तातडीची बाब म्हणून, महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ कलम १२(७) अन्वये मा. कुलगुरु यांनी व्यवस्थापन परिषदेच्या वतीने केलेली कार्यवाही माहितीस्तव).

ठराव :	पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ कौशल्य विकास केंद्र व १) International School of Fashion Technology २) MIT College of Railway Engineering & Research, Barshi ३) Indian Council for Technical Research and Development, Nagpur ४) Epico Edutech Private Limited, Solapur ५) Think Trans, Pune यांच्यात विविध २४ अभ्यासक्रमांसाठी सामंजस्य करार (MoU) करण्यास, महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ कलम १२(७) अन्वये मा.कुलगुरु यांनी व्यवस्थापन परिषदेच्या वतीने केलेल्या कार्यवाहीची नोंद घेण्यात आली.
--------	---

विषय क्र. २२(७) सर्व संकुलातील प्रवेशीत विद्यार्थ्यांचे प्रवेश, परीक्षा व इतर शुल्क ऑनलाईन पध्दतीने स्विकारण्यासाठी HDFC बँकेची Gateway प्रणाली सुविधा घेण्यास व त्या अनुषंगाने नवीन खाते उघडण्यास, त्यासाठी कागदपत्र देणे व करार करण्याची बाब विचारार्थ.

(टिपणी: विद्यापीठ अनुदान आयोग, नवी दिल्ली व मा. कुलपती कार्यालय, मुंबई यांनी विद्यापीठ परिसरातील सर्व विद्यार्थ्यांना ऑनलाईन सुविधा उपलब्ध करून देणेबाबत वेळोवेळी सुचना दिलेल्या आहेत. त्या अनुषंगाने सर्व संकुलातील प्रवेशीत विद्यार्थ्यांची प्रवेश, परीक्षा व इतर फी ऑनलाईन पध्दतीने स्विकारण्यासाठी यापुर्वी Axis Bank यांची Eassy Pay System प्रणाली राबविण्यात आली होती. तथापि, सदर सुविधेमध्ये तांत्रिक अडचणी निर्माण झाल्यामुळे विद्यार्थ्यांकडून ऑनलाईन पध्दतीने शैक्षणिक वर्ष २०२१-२२ मध्ये प्रथम सत्राच्या फीच्या रक्कमा स्विकारल्या आल्या नाहीत. यास्तव HDFC बँकेकडून Gateway संदर्भात प्राप्त झालेला प्रस्ताव दि.१५/०९/२०२१ च्या टिपणीन्वये मा.कुलगुरु यांच्याकडे सादर केला असता, त्यास मान्यता दिलेली आहे. सदर प्रस्तावामध्ये HDFC बँकेने सर्व सुविधा निशुल्क पध्दतीने व त्यासाठी Zero Balance बचत खाते देणेबाबत कळविले आहे.

HDFC बँकेमार्फत सर्व संकुलातील विद्यार्थ्यांना फीच्या रक्कमा ऑनलाईन पध्दतीने भरण्यासाठी खालील निशुल्क पध्दतीने सुविधा घेण्यास मान्यता असावी.

Sr. No.	Facilities	Charges for University
1	Payment Gateway installation and annual rent	Nil
2	PoS Machine Annual Rental Charges	Nil
3	Enet Solution Installation and Renewal	Nil
4	Credit Cards (Master/Visa/Rupay/Maestro)	Nil
5	Transaction below Rs. 2,000/-	Nil
6	Transaction Above Rs. 2,000/-	Nil
7	Rupay Card	Nil
8	UPI	Nil

उपरोक्त सुविधाद्वारे जमा होणाऱ्या फी/शुल्कासाठी नवीन Zero Balance बचत खाते उघडणे आवश्यक आहे. HDFC बँकेद्वारे संकुलातील विद्यार्थ्यांची तसेच भविष्यात महाविद्यालयाचे फी व इतर शुल्क ऑनलाईनद्वारे स्विकारण्यासाठी उपरोक्त अ.क्र. ०१ ते ०८ तसेच त्याकरिता नविन बचत बँक खाते उघडण्यास मान्यता असावी. तसेच उपरोक्त सुविधा उपलब्ध होण्यासाठी बँकेकडून वेळोवेळी मागणी करण्यात आलेले आवश्यक कागदपत्रे (सुविधा घेण्याचा Form/KYC documents, विद्यापीठ नोंदणी प्रमाणपत्र, पत्त्याचा पुरावा, पॅन कार्ड इ.) बँकेस देण्यासही मान्यता असावी.

सबब, उपरोक्त बाब विचारार्थ).

ठराव :	सर्व संकुलातील प्रवेशीत विद्यार्थ्यांचे प्रवेश, परीक्षा व इतर शुल्क ऑनलाईन पध्दतीने स्विकारण्यासाठी HDFC बँकेची Gateway प्रणाली सुविधा घेण्यास व त्या अनुषंगाने नवीन खाते उघडण्यास, त्यासाठी कागदपत्र देणे व करार करण्यास सर्वानुमते मान्यता देण्यात आली.
--------	---

विषय क्र. १७ व्या दीक्षांत समारंभाकरिता मार्च/एप्रिल, २०२१ अखेर सर्व विद्याशाखेच्या परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालेल्या व ऑक्टोबर/नोव्हेंबर/डिसेंबर, २०२१ अखेर पर्यंत विद्यावाचस्पती पदवी संपादित करणाऱ्या स्नातकांना पदव्या, पदविका प्रमाणपत्रे प्रदान करण्याबाबत विद्या परिषदेने केलेली शिफारस विचारार्थ.

२२(८)

(टिपणी: प्रस्तुत विद्यापीठाच्या वतीने घेण्यात आलेल्या परीक्षेमध्ये जे विद्यार्थी उत्तीर्ण झालेले आहेत, अशा विद्यार्थ्यांना पदव्या, पदविका प्रमाणपत्रे, विद्यावाचस्पती पदवी प्रदान करणे याबाबत महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ कलम १२८(१) मध्ये खालीलप्रमाणे तरतुद आहे.

कलम १२८ (१)	"व्यवस्थापन परिषदेस, विद्या परिषदेकडून शिफारस करण्यात येतील अशा पदव्या, पदविका, प्रमाणपत्रे व विद्याविषयक इतर विशेषोपाधी सुरु करता येईल आणि प्रदान करण्यात येतील."
-------------	--

उपरोक्त तरतुदीच्या अनुषंगाने कार्यवाही करणेकामी दि.३० ऑक्टोबर, २०२१ रोजीच्या विद्या परिषदेच्या बैठकीत विषय सादर केला असता, त्यावर विद्या परिषदेने खालीलप्रमाणे ठराव केलेला आहे.

"प्रस्तुत विद्यापीठाच्या १७ व्या दीक्षांत समारंभाकरिता मार्च/एप्रिल, २०२१ अखेर सर्व विद्याशाखेच्या परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालेल्या व ऑक्टोबर/नोव्हेंबर/डिसेंबर, २०२१ अखेर पर्यंत विद्यावाचस्पती पदवी संपादित करणाऱ्या स्नातकांना पदव्या, पदविका, प्रमाणपत्रे प्रदान करण्याबाबत व्यवस्थापन परिषदेकडे शिफारस करण्यात आली".

सबब, प्रस्तुत विद्यापीठाच्या १७ व्या दीक्षांत समारंभाकरिता मार्च/एप्रिल, २०२१ अखेर सर्व विद्याशाखेच्या परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालेल्या व ऑक्टोबर/नोव्हेंबर/डिसेंबर, २०२१ अखेर पर्यंत विद्यावाचस्पती पदवी संपादित करणाऱ्या स्नातकांना पदव्या, पदविका, प्रमाणपत्रे प्रदान करण्याची बाब महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ कलम १२८(१) मधील तरतुदीनुसार विद्या परिषदेची शिफारस विचारार्थ).

ठराव :	१७ व्या दीक्षांत समारंभाकरिता मार्च/एप्रिल, २०२१ अखेर सर्व विद्याशाखेच्या परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालेल्या व ऑक्टोबर/नोव्हेंबर/डिसेंबर, २०२१ अखेर पर्यंत विद्यावाचस्पती पदवी संपादित करणाऱ्या स्नातकांना पदव्या, पदविका प्रमाणपत्रे प्रदान करण्याबाबत विद्या परिषदेने केलेली शिफारस स्विकारुन सर्वानुमते मान्यता देण्यात आली.
--------	---

विषय क्र. २२(९) संलग्नित महाविद्यालयातील सहायक प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, प्राध्यापक व प्राचार्य या पदावर सरळसेवेने व पदोन्नतीने नव्याने नियुक्त झालेल्या व रुजू झालेल्या शिक्षकांचे तसेच संस्था अंतर्गत बदलीने नियुक्त शिक्षकांचे तसेच सन २००६ मध्ये सहाय्या वेतन आयोगानुसार वेतननिश्चित करून सहयोगी प्राध्यापक पदी नियुक्ती झालेल्या ६४ शिक्षकांचे चेंजेस इन स्टाफ मान्यतेसाठी प्राप्त प्रस्तावावर समितीने केलेली शिफारस विचारार्थ.

(टिपणी: दि.१८/०६/२०२१ रोजी झालेल्या चेंजेस इन स्टाफच्या बैठकीस प्राचार्य डॉ.रोंगे बी. पी. (अध्यक्ष), डॉ. कदम व्ही. एल., प्राचार्य डॉ. कोटी एस. व्ही. आणि डॉ. कोळेकर टी. एन. हे सदस्य उपस्थित होते. चेंजेस इन स्टाफच्या मान्यतेसाठी एकूण १३५ प्रस्ताव प्राप्त झाले होते. त्याचा कार्यवृत्तांत खालीलप्रमाणे -

- १) १३५ शिक्षकांच्या चेंजेस इन स्टाफच्या प्रस्तावापैकी १०२ शिक्षकांच्या चेंजेस इन स्टाफच्या प्रस्तावांना मान्यता देण्यात आली आणि ३३ शिक्षकांचे चेंजेस इन स्टाफचे प्रस्ताव स्थगित ठेवण्यात आले.
- २) १०२ चेंजेस इन स्टाफच्या प्रस्तावांमध्ये दि.२२/०१/२०२१ रोजीच्या ठराव क्र. ९(२) नुसार सन २००६ मध्ये सहाय्या वेतन आयोगानुसार सहयोगी प्राध्यापकाची वेतननिश्चिती करण्यात आलेली आहे, अशा शिक्षकांच्या प्राप्त प्रस्तावांना बैठकीमध्ये मान्यता देण्यात आली. १०२ प्रस्तावांमधील ८० प्रस्तावास मान्यता देऊन उर्वरित २२ प्रस्तावामध्ये त्रुटी असल्यामुळे आणि समितीने स्थगित ठेवलेले ३३ असे ५५ शिक्षकांचे प्रस्ताव पुनःश्च बैठकीस सादर करण्याकरिता दि.२६/०७/२०२१ रोजीच्या टिपणीन्वये आदेश मागविण्यात आले होते.

त्यानुषंगाने मा. कुलगुरु यांनी समितीने शिफारशी केलेले प्रस्ताव मा.प्र-कुलगुरु यांनी पाहणी करण्याबाबत दि.२६/०७/२०२१ रोजीच्या टिपणीन्वये आदेश दिले. त्यानुसार मा.प्र-कुलगुरु यांनी तपासणी केल्यानंतर सदरचा विषय दि.३०/०८/२०२१ रोजीच्या व्यवस्थापन परिषदेसमोर ठेवण्यात आला असता, सदरचा विषय सविस्तर माहितीसह पुढील बैठकीस सादर करण्याबाबत ठराव करण्यात आला. यामुळे याबाबत सविस्तर निवेदन पुढीलप्रमाणे-

- एकूण १३५ प्राप्त चेंजेस इन स्टाफ प्रस्तावामध्ये १०२ प्रस्तावास समितीने शिफारशी केल्या आणि ३३ प्रस्ताव स्थगित ठेवण्यात आले होते. १०२ प्रस्तावामध्ये सन २००६ मध्ये सहाय्या वेतन आयोगानुसार सहयोगी प्राध्यापकाची वेतननिश्चिती करण्यात आलेली आहे, अशा शिक्षकांचे प्रस्ताव समितीने शिफारशी केल्या. परंतु त्यांच्या प्रस्तावामध्ये योग्य ती कागदपत्रे जोडण्यात आलेली नसताना त्यांना शिफारशी केल्यामुळे मा.कुलगुरु यांच्या आदेशान्वये मा.प्र-कुलगुरु यांनी १०२ प्रस्तावांची पुनःश्च तपासणी केली.

- १०२ प्रस्तावामधील प्रि. के. पी. मंगळवेढेकर इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट करिअर डेव्हलपमेंट अॅन्ड रिसर्च, सोलापूर या महाविद्यालयातील १ शिक्षकाचा संचालक पदासाठी चेंजेस इन स्टाफचा प्रस्ताव प्राप्त झालेला होता, परंतु, अटी पूर्तता न करता आल्यामुळे ते शिक्षक महाविद्यालय सोडून गेल्यामुळे त्यांचा प्रस्ताव यामध्ये घेण्यात आला नाही. त्यामुळे ६४ प्रस्तावास मान्यता देण्यास आणि उर्वरित ३७ प्रस्ताव आणि समितीने स्थगित ठेवलेले ३३ प्रस्ताव असे एकूण ७० प्रस्ताव पुढील बैठकीस सादर करावयास सांगितले.

सबब, संलग्नित महाविद्यालयातील सहायक प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, प्राध्यापक व प्राचार्य या पदावर सरळसेवेने स पदोन्नतीने नव्याने नियुक्त झालेल्या व रुजू झालेल्या शिक्षकांचे तसेच संस्था अंतर्गत बदलीने नियुक्त शिक्षकांचे तसेच सन २००६ मध्ये सहाय्या वेतन आयोगानुसार वेतननिश्चित करून सहयोगी प्राध्यापक पदी नियुक्ती झालेल्या ६४ शिक्षकांचे चेंजेस इन स्टाफ मान्यतेसाठी प्राप्त प्रस्तावावर समितीने केलेली शिफारस दंडक ०.६५ अन्वये विचारार्थ).

ठराव :	संलग्नित महाविद्यालयातील सहायक प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, प्राध्यापक व प्राचार्य या पदावर सरळसेवेने व पदोन्नतीने नव्याने नियुक्त झालेल्या व रुजू झालेल्या शिक्षकांचे तसेच संस्था अंतर्गत बदलीने नियुक्त शिक्षकांचे तसेच सन २००६ मध्ये सहाय्या वेतन आयोगानुसार वेतननिश्चित करून सहयोगी प्राध्यापक पदी नियुक्ती झालेल्या ६४ शिक्षकांचे चेंजेस इन स्टाफ मान्यतेसाठी प्राप्त प्रस्तावावर समितीने केलेली शिफारस स्विकारून सर्वानुमते मान्यता देण्यात आली.
--------	--

मा. कुलगुरु, मा. प्र-कुलगुरु व सर्व सन्माननीय सदस्यांचे आभार मानून राष्ट्रगीतानंतर बैठक संपल्याचे प्र.कुलसचिव यांनी जाहीर केले.

सही/-
सदस्य सचिव
व्यवस्थापन परिषद

सही/-
अध्यक्ष
व्यवस्थापन परिषद